

GE Power India Limited CIN-L74140MH1992PLC068379

Corporate Office: Axis House, Plot No 1-14, Towers 5 & 6, Jaypee Wish Town, Sector 128, Noida Uttar Pradesh - 201301

T +91 0120 5011011 F +91 0120 5011100

29 February 2024

To,
The Manager Listing,
National Stock Exchange of India Ltd.
Exchange Plaza,
Plot No. C/1, G Block,
Bandra-Kurla Complex, Bandra (E),
Mumbai - 400 051

To, The Manager Listing, BSE Ltd. P.J. Towers, Dalal Street, Mumbai - 400 001

Symbol: **GEPIL** Scrip Code: **532309**

Sub.: Newspaper Advertisement - Dispatch of Postal Ballot Notice

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 30 read with Part A of Schedule III of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended from time to time, please find enclosed copy of notice published in English and regional (Marathi) newspapers on Thursday, 29 February 2024 with respect to dispatch of notice of Postal ballot to the members.

This is for your information and records. Thanking you,

For GE Power India Limited

Kamna Tiwari
Company Secretary & Compliance Officer



Kedaara set to raise \$1.7 bn for India's biggest PE fund

feedback@livemint.com MUMBAI

dedaara Capital is set to raise \$1.7 billion for what would be India's biggestever private equity fund, two people with direct knowledge of the matter said, highlighting huge interest in the country's fast-growing economy amid a shift away from China.

The latest fund will be Kedaara's fourth and will be 54% larger than its previous one in 2021.

The plans come as India's stock markets are trading at record highs. While there have only been a handful of significant India-specific PE funds to date, they are growing in size. Kedaara, founded in 2011 by former Temasek and General Atlantic executives, is one of India's best-known buyout

About 80% of the fund will come from backers of Kedaara's previous funds and 20% will come from new ones that include US-

The fund will

likely invest in

sectors such as

banking,

healthcare,

consumer and

software

based Cleveland Clinic and the University of Minnesota, the persons said.

They declined to be identified as the discussions were private.

Kedaara declined to comment. Cleveland Clinic and the University of Minnesota did not respond to queries seeking comment.

The fund will likely invest in sectors such as banking, healthcare, consumer and software and it will seek both minority stakes and buyout deals, the persons said.

Kedaara plans to announce the fund by the end of March and is currently finalizing doc-



The fund will be Kedaara's fourth and 54% larger than its previous one in 2021. ізтоскрното

umentation with its investors, they added.

According to one of the persons, investors were interested in committing more than \$2 billion to the new fund, but Kedaara decided to cap it at about \$1.7 billion so as not to strain their ability to deploy.

Investors in Kedaara's previous funds include Canada's Ontario Teachers Pension Plan and German insurer Allianz, Pitchbook data

India has been benefiting from increased interest as Western firms look to diversify

away from China

amid heightened

trade and economic tensions between Washington and Bei-

Last year, India's share of Asia-Pacific private equity deals grew to 23% while China's fell to a nine-year low of 31%, consultancy firm Bain said in a report.

Kedaara's three previous funds raised a combined \$2.4 billion between 2011 and 2021 which was invested in 27 Indian companies.

Delays drop at Mumbai airport

Just 4% of arrivals were delayed over 30 minutes during 16–24 Feb compared with 26% plus during 11 Nov-10 Dec

Anu Sharma anu.sharma@livemint.com **NEW DELHI**

he Mumbai airport saw fewer delays in flight arrivals following recent measures to resolve congestion and delays, bringing relief to thousands of travellers transiting India's second-busiest airport daily. Just 4% of arrivals were delayed

over 30 minutes in the 16-24 February period compared with more than 26% during ll November-10 December, the aviation ministry said. Similarly, 57% flights arrived with a delay of 0-15 minutes and 26% with a delay of 15–30 minutes in the February stretch, against 25% and 14% in November-December.

Earlier this month, the ministry curbed the number of flights at the Adani group operated airport and criticized it for not taking proactive measures to ease congestion.

"The combination of aircraft grounding and restriction of flights at Mumbai will have an impact on air-



Flight curbs at Mumbai airport could impact airfares, mainly in the summer. MINT

fares, particularly in summer when demand peaks as people travel with families because of school holidays. Airfares are definitely going to rise. All in all, it will lead to increase in cost of travel," Ajay Prakash, board member, Federation of Associations in Indian Tourism and Hospitality and president of Travel Agents Federa-

tion of India said.

The data, which covered 14,476 aircraft arrivals between 11 November and 10 December, and 4,337 arrivals in the February period, also showed that before-schedule arrivals have also been reduced to 13% of flights as compared to 34.4% earlier.

"Aircraft operating earlier than the

approved slot (marked as beforeschedule in the data) lead to congestion and delay other aircraft adhering to the schedule, which, in turn, will have a cascading effect on other schedule movements. These movements were also targeted for improvements and airlines asked to adhere to the allotted slots," the ministry said.

As per an analysis by the Airports Authority of India (AAI), air traffic allowed per hour in Mumbai during the six hours of high intensity runway operations (Hiro), from 8 am to ll am and 5 pm to 8 pm) was nearly the same as during the other 18 hours

of the day, with unrestricted operations for general aviation and military aircraft. This, coupled with the operation of non-scheduled flights, worsens congestion during peak hours.

The ministry capped air traffic movements during Hiro from 46 to 44 flights per hour, and outside Hiro from 44 to 42 flights per hour, apart from curbs on general aviation during Hiro. The ministry said it is closely monitoring the air traffic situation at Mumbai.

However, fares continue to remain elevated due to curtailed capacity. According to Gaurav Patwari, vice president, air category, Cleartrip, fares have gone up 7% since the curbs

were introduced. The congestion at the Mumbai airport was forcing flights to hover for 40-60 minutes, significantly wasting fuelcosting about ₹1.8 lakh for a 40-minute circling

time to ₹2.6 lakh for 60

minutes. This not only raised airfares but also affected airport operations, resulting in

delays. The ministry had also observed that the snarl was due to excessive slot allocation by the airport operator for landing and departure with short intervals, airlines not adhering to their slots, and unscheduled flights during peak hours.

Two in five fliers face delays or lose baggage: LocalCircles survey

Anu Sharma

anu.sharma@livemint.com NEW DELHI

recent survey by LocalCircles has found that two out of five fliers have been delayed or lost luggage in the last two years. The study received over

 $41.000\,responses\,from\,fliers\,in$ 303 districts. This included 41% respondents from tier-I locations,

30% from tier-II locations and 29% from tier-III, tier-IV, and rural locations. The percentage of fliers who



The percentage of fliers who had an airline damage their bags rose from 35% to 50% in the last 12 months, the survey found. Isтоскрното

had an airline damage their In the case of those who bags rose from 35% to 50% in have had their luggage damthe last 12 months, according aged four or more times, the to the survey. percentage has increased from 5% to 7%; while those who have faced this situation at least once has jumped from 5% in 2022 to 24% in

However, the survey has also noted improved response from airlines to customer complaints.

Airline customer service and responsiveness to baggage complaints improved in the last two years with only 24% rating it as poor or worse as opposed to 50% in 2022, according to the survey.

Recently, the Bureau of Civil Aviation Security (BCAS)

had also directed all major Indian airlines to increase their manpower to streamline and improve baggage delivery at airports before

The survey has

also noted an

improvement in

response from

airlines to

customer

complaints

Share of flights late

by 0-15 minutes

during 16-24 Feb

26 February, or they could face regulatory action. The move followed several complaints from

unhappy passen-

gers on social

media and other

platforms. The annual Baggage IT Insights report by airport technology company SITA states that globally baggage systems and baggage teams handle more than 4.8 billion bags every year. In 2022, the global

rate for mishandled baggage jumped to 7.6 bags per thousand passengers, up 75% from the much quieter

2021. These numbers are expected to double by

2036, according to the International Air Transport Associ

CENTRAL RAILWAY

Immerse in

The art of storytelling





GE POWER INDIA LIMITED

Registered Office: Regus Magnum Business Centers, 11th floor, Platina, Block G, Plot C-59, BKC, ndra (E). Mumbai. Maharashtra - 400051 **Tel. No.**: T + 91 22 68841741/ +91 0120 5011011 Website: www.ge.com/in/ge-power-india-limited

NOTICE TO MEMBERS

Postal Ballot, Remote E-Voting and other related information Notice is hereby given that the resolutions set out in the Postal Ballot notice dated 28 February 202

are proposed to be passed by the members of GE Power India Limited ('the Company') by means of Postal Ballot, only by way of remote e-voting process ('e-voting'). Notice has been sent electronically to the members whose e-mail id address is registered with the Company / KFin Technologies Limited ("KFinTech"), Company's Registrar and Transfer Agent / Depository Participants(s), as on Friday, 23 February 2024, i.e. the Cut-Off Date. The Company has completed electronic dispatch of Postal Ballot Notice on Wednesday, 28 February 2024.

The Postal Ballot Notice is available on the Company's website at https://www.ge.com/in/ge-power india-limited and on the websites of the Stock Exchanges at www.bseindia.com and www.nseindia.com and on the website of KFin Technologies Limited ("KFinTech") at https://evoting.kfintech.com. Members who do not receive the Postal Ballot Notice may download it from the above-mentioned websites.

The material documents referred to in the Notice and Statement pursuant to Section 102 of the Act will be available for inspection in the electronic mode. Members seeking to inspect such documents car send an e-mail to in.investor-relations@ge.com

Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 (as amended from time to time), Secretarial Standard on General Meetings (SS-2) issued by the Institute of Company Secretaries of India $and \, Regulation \, 44 \, of the \, SEBI \, (Listing \, Obligations \, and \, Disclosure \, Requirements \, Regulations, \, 2015, read \, Compared to the experiments \, Compared to the experiment \, Co$ with other applicable provisions of law the Company is pleased to provide its Members with the facility to exercise their right to vote by electronic means ('Remote E-Voting') to transact the business as set out in the Postal Ballot Notice through the Remote E-Voting facility provided by Kfintech.

The Remote E-Voting period commences on Thursday, 29 February 2024 at 9:00 a.m. IST and ends on Friday, 29 March 2024 at 5:00 p.m. IST. The E-Voting module shall be disabled after the aforesaid time

A person, whose name appears in the Register of Members/ Beneficial owners as on the cut- off date i.e., Friday, 23 February 2024 shall be entitled to avail the facility of Remote E-voting. Voting rights of a member / beneficial owner (in case of electronic shareholding) shall be in proportion to his/her/its $share holding\ in\ the\ paid-up\ equity\ share\ capital\ of\ the\ Company\ as\ on\ the\ Cut-Off\ Date.\ A\ person\ who$ $becomes \, a \, member \, after \, the \, Cut-Off \, Date \, should \, treat \, this \, notice \, for \, information \, purpose \, only.$

Manner of e-voting by members holding shares in dematerialized mode, physical mode and members who have not registered their email address has been provided in the Postal Ballot Notice. Members are requested to refer the same.

SEBI vide its circular "SEBI/HO/MIRSD/POD-1/P/CIR/2023/193" dated 27 December 2023 extended the last date for submission of 'choice of nomination' for demat accounts to 30 June 2024. You are requested to submit your choice of nomination accordingly.

It has been mandated by SEBI to update the PAN, KYC, Nomination details, Bank details, Contact details and Specimen Signature of all shareholders holding shares in physical form and compulsory linking of PAN with Aadhaar no. The copy of relevant circulars are available on the website of the Company i.e. www.ge.com/in/ge-power-india-limited for ready reference, the members are requested to get their $details\,up dated\,in\,the\,manner\,mentioned\,in\,the\,circular.$

The resolution, if approved, shall be deemed to have been passed on the last date of e-voting i.e. Friday, 29 March 2024. The results of e-voting will be announced on or before Sunday, 31 March 2024 and will $be \ displayed \ on \ the \ Company's \ website \ www.ge.com/in/ge-power-india-limited \ and \ communicated \ to \ and \ communicated \ communica$ the Stock Exchanges and National Securities Depository Limited and Central Depository Services

10. In case of any queries, please visit Help and FAQs section available at KFinTech website https://evoting.kfintech.com. For any grievances related to remote e-voting, please contact KFin Technologies Limited, Selenium Tower B, Plot Nos. 31 & 32, Financial District, Nanakramguda, $Seriling ampally Mandal, Hyderabad-500\,032\,at\,evoting@kfintech.com, Toll\,Free\,No.\,1800\,309\,4001.$

> By order of the Board For GE Power India Limited

Place : Noida Date: 28 February 2024

Kamna Tiwari **Company Secretary & Compliance Officer**

Dudhsagar Dairy India's Largest Co-operative Dairy Mehsana District Co-operative Milk Producers' Union Ltd E-Tender Notice Work Description at Dudhsagar Dairy, Mehsana. 21/03/2024 including Civil Plaster and Painting work labour jobs. Transportation contract of Cattle feed finished product from Ubkhal / Jagudan cattle feed plant to Rajashthan, Haryana AMC & ARC for Solar Water Heater at Village Dairy Cooperative 21/03/2024 Society in Mehsana Union milk shed area. ARC of various Consumables and Spares of Cattle feed Pellet Mill and Hammer Mill at Ubkhal CFP and Jagudan CFP. E-Tender Website: tender.nprocure.com

publish e-tender on above website.

Off-line Tender Notice e-tender ARC for Refrigeration, Cooling Tower And 14/03/2024 Condensor Chemicals at Dudhmotisagar Dairy, Dharuhera. Oudhsagar Dairy, Mehsana invites tender (in hard copy) for above Works/Materials/ Services. Tender can be downloaded from http://www.dudhsagardairy.coop/tenders/ rom 29/02/2024. We regularly publish tender on above website.

NAGPUR DIVISION E-Tender Notice No.: P/GSU/EL/TRD/2023-24/28 Name of work: OHE modification world for Up-gradation of existing 1x25 kV Electric Traction System to 2x25 kV AT Feeding System in Amla - Nagpur Section in Nagpur division of Central Railway to meet 3000 MT loading target. Estimated Cost of work: Rs.120,64,01,491.35/ (Rs. One Hundred Twenty Crore, Sixty Four Lakhs, One Thousand, Four Hundred Ninety One and Thirty Five Paise Only). **Earnest Money Déposi** Rs.61,82,000.00/- (Rs. Sixty One Lakh Eighty Two Thousand Only). Last date &

available on Railway website www.ireps.gov.in CPM/GSU, Nagpur 457 DOWNLOAD UTS APP FOR TICKETS

Time for submission of tender: 21-03

2024 at 15.00 Hours. Website address

The relevant details about this F-Tender &

for online participation in E-tendering are



यमुना एक्सप्रेसवे औद्योगिक विकास प्राधिकरण प्रथम तल, कॉमर्शियल कॉम्पलेक्स, ओमेगा–1 (पी–2), ग्रेटर नौएडा Toll Free No. 18001808296 वेबसाइटः www.yamunaexpresswayauthority.com

ई-निविदा आंमत्रण सूचना

निम्नलिखित कार्य हेतु केन्द्र सरकार/राज्य सरकार/केन्द्र शासित/अर्द्धशासिक/सार्वजनिक उपक्रमों के कार्यों का कम से कम चार वर्ष का अनुभव रखने वाले ठेकेदारों/फर्मों से ई-निविदाएँ आमंत्रित की जाती हैं। ई-प्रोक्योरमेंट सोल्यूशन द्वारा निविदाएँ द्विस्तरीय पद्धति से खोली जायेंगी।

कार्यालय आदेश संख्या : वाई.ई.ए./GM(P)/2024/894 दिनांक 28.02.2024 के अनुपालन में यमुना एक्सप्रेसवे औद्योगिक विकास प्राधिकरण के कार्यों में संविदाकार द्वारा बिल ऑफ क्वान्टिटी (बी.ओ.क्यू.) पर डाले गए 10 प्रतिशत कम दरों तक 0.5 प्रतिशत प्रति एक प्रतिशत कम दर पर तथा उसके पश्चात 10 प्रतिशत से अधिक कम दरों पर 1.00 प्रतिशत प्रति एक प्रतिशत कम दर पर सिक्योरिटी/परफॉर्मेंस गारंटी प्राप्त की जायेगी तथा परफॉर्मेंस गारंटी एफ.डी.आर./सी.डी.आर./बैंक गारंटी/एन.एस.सी. के रूप में न्यूनतम संविदाकार द्वारा अनुबन्ध गठन से पूर्व देनी होगी, जो कार्य के अंतिम बीजक होने के बाद वापिस होगी।

णा पगप	णा पर्राच पर जारान पाजपर होना पर पांच पानरा होना।								
क्रम सं.	कार्य का नाम/वर्क सर्किल	अनुमानित लागत							
1.	Landscaping of signages at different location to indicate sectors in YEIDA area with two year maintenance YEA. Wc-Horti	रु. 16.55 लाख							
2.	C/o signages at different location to indicate sectors in YEIDA area. Wc-Horti	रु. 110.76 लाख							

जिन्हें दिनांक 29.02.2024 से 11.03.2024 को 5.00 बजे तक अपलोड किया जा सकता है। प्राप्त ई–निविदाओं

की प्री-क्वालीफिकेशन दिनांक 12.03.2024 को प्रातः 11.00 बजे खोली जायेगी।

क्रम सं.	कार्य का नाम/वर्क सर्किल	अनुमानित लागत
	Supplying and Stacking of Khal Choker Chilka and Bhusa for	रु. 202.31 लाख
	Gaushala in Village-Faleda Bangar YEA. Wc-06	

जिन्हें दिनांक 29.02.2024 से 06.03.2024 को 5.00 बजे तक अपलोड किया जा सकता है। प्राप्त ई-निविदाओं की प्री-क्वालीफिकेशन दिनांक 07.03.2024 को प्रातः 11.00 बजे खोली जायेगी। महाप्रबन्धक (परियोजना)

Have fun with facts on Sundays Catch the latest column of



A quiz on the week's development.



PUBLIC NOTICE ny Client is intending to purchase the below nentioned schedule of property from its Owner viz. Mr. Rajiv Suresh Mehta having his residence address at Flat No 602 C-Ning, Poonam Property Co-op. Housing Society Ltd., B-2, Poonam Apartments, Shiv Sagar Estate, Dr. Annie Besant Road, Worli

Mumbai 400018. If anybody is having objection, claim, interest dispute for the above intended sale ransaction, he/she/they may contact the undersigned with the documentary proof substantiating his/her/their objections/claims details of dispute/s within Fifteen (15) days from the date of this publication, failing which, my Client will proceed to complete the sale ransaction with the above Owner as if there is no third Party claims/objections/disputes in respect of the Schedule Property and hereafter no claims/objections/disputes will

SCHEDULE OF PROPERTY.
All that the Flat Premises admeasuring Sq. Ft. Carpet Area on the Sixth Floor, being Flat No 602, C-Wing, Poonam Property Co-op. Housing Society Ltd., B-2, Poonan Apartments, Shiv Sagar Estate, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai 400018 Registered under Co-Op Housing Society Act, 1960 vide Reg. No. BOM/HSC/3780 OF 1972 having Share Certificate No 218 and Distinctive Nos 1111 to 1115 holding 5 shares of RS 50/- each.

Mr. Rajesh Dedhia (Advocate) 131/5, Mani Bhavan Co-op. Hou. Soc. Ltd Sion West, Mumbai 40002: Mob. No: 7021529848 9619750666

PUBLIC NOTICE FOR LOSS OF SALE AGREEMENT

Notice is hereby given to the Public that the (1) Sale Deed, dt.11th August, 1999, between DR. VASANTH DASU SHETTY (the Owner) and SHRI, MUKTINATH D HARMA (the Purchaser), for the property Unit No 109 First Floor Bharat Industria Estate, L.B.S. Marg, Bhandup (West), Mumbai 400078, admeasuring area about

393 sq.ft., and also the
(2) Sale Deed between the Builder and DR. VÁSANTH DASU SHETTY, (first owner), i respect of the same property i.e. Uni No.109, First Floor, Bharat Industrial Estate, L.B.S. Marg, Bhandup (West), Mumbai 400078, admeasuring area abou 393 sq. ft.,

(3) Sale Deed, dt.7th day of November, 2003, between SHRI. SANDEEP MAHESHVAR BARVE (the Owner) and SHRI MUKTINATH D. SHARMÁ (the Purchaser), for the property (Mob. No. 9320393949), I have to address you publish notice as Unit No.110 admeasuring area 210 sq.ft. (carpet) known as Bharat Industrial Estate, L.B.S Marg, Bhandup (West), Mumbai - 400078,

(4) Sale Deed executed between the
Builder and MR. SANDEEP MAHESHVAR
BARVE (first owner), in respect of Unit No.110, admeasuring area 210 sq.ft. (carpet), known as Bharat Industrial Estate, L.B.S. Marg, Bhandup (West), Mumbai 400078.

All four above documents were splaced from my client's above said office. All persons are hereby informed not to deal or carry out any transaction with anyone on the basis of the said missing document. If anyone has already carried out or being carried out kindly inform in writing to me or my client at below mentioned address, within 7 days from this

> B. S. AGAWANE Advocate High Cour

B/101, Jankivilla CHS Ltd., Manisha Nagar, Kalwa (W), Thane - 400605 The contents of this notice, are true and correct, as per my instructions.

My Client's Details: VINOD SHARMA 109, Bharat Industrial Estate, L.B.S. Marg, Bhandup (West), Mumbai 400078 Mob.No.9320393949

Date: 29.02.2024 Place: Bhandup, Mumbai

PUBLIC NOTICE

NOTICE IS HEREBY GIVEN that our clients have instructed us to interest of HOABL Arcade Private Limited (formerly known as Splendour Arcade Private Limited), a company existing under the provisions of the Companies Act. 2013 bearing CIN U70109MH2021PTC 372820 and having its registered office at 701 Unit, 7th Floor, 1 Aerocity Building NIBR Compound, Mohili Village Sakinaka, Safed Pool, Mumbai 400072 ("Promoter") to the propertymore particularly described in the Schedule hereunder written ("the said Plots"). The said Project together with the said Plots has been mortgaged with J. M. Financial Credit Solutions Private Limited under an Indenture of Mortgage registered with the Sub Registrar of Assurances at Alibaug 2 bearing number 3611

("Mortgage"). Save and except as set out above, ALL PERSONS having or claiming any share, right, title, claim or interest against or to the said Plots more particularly described in the Schedule hereunder written or any part thereof whether by way of sale, transfer, assignment, mortgage, lease, lien, charge, encumbrance, maintenance, tenancy, sub-tenancy, sub-lease, license, easement, gift, covenant, inheritance, exchange, bequest, possession, development rights. FSI consumption, development or otherwise howsoever and of whatsoever nature are hereby required to make the same known by a notice in writing to the undersigned at its office at Plot no. 569, Nina Vihar C.H.S.L., Unit no. 5, 1st Floor, 5th Road, Khar (West), Mumbai-400052, together with documentary proof in support thereof, within 14 (Fourteen) days from the date of this notice, failing which any alleged claim or right be disregarded and shall be deemed to have been waived, relinquished and/or released. abandoned

SCHEDULE

(Description of the said Plots) All that piece and parcel of nonagricultural land being Plot No. 133 admeasuring 188 square meters and Plot no. 134 admeasuring 194 square meters (Gat No. 34/1) in Project known as 'A' Alibaug-Phase 1 registered with the Real Estate Regulation Authority under certificate registration P52000052368 situate at Village Munawali, TalukaAlibaug, District Raigad-402201, Maharashtra

Dated this 29th day of February 2024

(Kunal S. Jain) Advocate, High Court Plot no. 569, Nina Vihar C.H.S.L. Unit no. 5, 1st Floor, 5th Road, Khar (West), Mumbai-400052 M: 9892990294

Place: Noida

Date: 28 February 2024

PUBLIC NOTICE

Branch Office: ICICI Bank Ltd., Office Number 201-B, 2nd Floor, Road No.1 Branch Office: ICICI Bank Ltd., Office Industrial Estate, Thane, Maharashtra- 400604
Plot No. B3, WIFI IT Park, Wagle Industrial Estate, Thane, Maharashtra- 400604

The following borrower/s have defaulted in the repayment of principal and interest of the loans facility obtained by them from the Bank and the loans have been classified as Non-Performing Assets (NPA). A notice was issued to them under Section 13 (2) of Securitisation and Re-construction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act-2002 on their last known addresses, however it was not served and hence they are

l	hereby notified by way of this public notice.							
	Sr. No.	Name of the Borrower/ Co-Borrower/ Guarantor/ (Loan Account Number) & Address	Property Address of Secured Asset/ Asset to be Enforced	Date of Notice Sent/ Outsta- nding as on Date of Notice	Date			
	1.	Narendra Singh Gusain, Rekha Narendra Singh Gusain, Flat No.201, Plot No.105, Palm Villa, Sector 48, Dronagiri, Bokadvira Uran District Raigad, Maharashtra, Navi Mumbai- 400702 A/c:- LBDEL00005679498	Flat No.401, 4th Floor, On Plot No.17, Sector 50, Sky Creeva, Village Dronagiri, Taluka Uran, District Raigad, Navi Mumbai, Maharashtra- 400702	19/01/2024 Rs. 16,36,696/-	30/11/ 2023			
	2.	Dharmesh Malhotra, Manisha Malhotra, A/54, Queens Park, Juhu Tara Road, Santa Cruz(W), Mumbai Maharashtra- 400049 A/c:- LBGUR00001453231	Apartment No.704, 7th Floor, Hbtn-Tower & Block 2, Unitech Habitat, Plot No.9 Sector Pi-2, Alistonia Estate, Greater Noida, Distt. Gautam Budh Nagar, Uttar Pradesh	29/01/2024 Rs. 34,30,278/-	08/10/ 2023			

The steps are being taken for substituted service of notice. The above borrower/s and/or their guarantors (as applicable) are advised to make the payments of outstanding within period of 60 days from the date of publication of this notice else further steps will be taken as per the provisions of Securitisation and Re-construction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002.

Date: February 29, 2024 Place : Mumba

ICICI Bank Limited



The Mogaveera Co-operative Bank Ltd.

Regd. & Administative Office : 5th Floor, Mogaveera Bhavan, M.V.M. Educational Campus Marg, Off. Veera Desai Road, Andheri (West), Mumbai-400 058. **PUBLICATION OF NOTICE**

Regarding Physical Possession Of Property U/s 13(4) Of SARFAESI Act, 2002

Notice is hereby given under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (54 of 2002) and in exercise of powers conferred under section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, a demand notice under section 13(2) of the said Act was issued, calling upon Borrowers/ Mortgagors/ Sureties to repay the amount within 60 days from the date of receipt of said notice.

The borrowers having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrowers/ Mortgagors, Sureties and the public in general that the undersigned has taken physical possession of the property described herein below in exercise of power conferred on him / her under section 13(4) of the said Act reac with Rule 8 of the Security Interest Enforcement Rules, 2002 on the dates mentioned herein below.

The Borrowers in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Mogaveera Co-operative Bank Ltd. for an amount mentioned herein alongwith interest thereon.

Sr. No.		Date of 13 (2) Notice	Mortgagor & Description of the property mortgaged / charged	Date of taking Physical Possession	as on date of demand notice
	Borrower -	16/09/2021	Flat No. B/01, Ground	23/02/2024	Rs. 18,54,398.68
1.	Mr. Manojkumar Jethabhai		Floor, Roshani		(Rupees Eighteen
	Majithia		Apartment C.H.S. Ltd.,		Lakhs Fifty Four
	(Hsg-37)		Village Nilemore,		Thousand Three
	Sureties -		Nallasopara (West),		Hundred Ninety Eight
1.	Mr. Nalinkumar		Palghar-401203 owned		and Sixty Eight Paise
	Narottambhai Barot		by Mr. Manojkumar		Only) as on
2.	Mr. Bhupendra		Jethabhai Majithia.		31/07/2021.
	Vishnuprasad Joshi				
Dat	ed : 23.02.2024				Sd/-

कार्यपालक अभियंता का कायलिय,लघू सिंचाई प्रमंडल,साहेबगंज

<u>ई – निविदा आमंत्रण सूचना</u>

e - Tender reference no. WRD/MID/SAHIBGANJ/F2 - 06/2023-24 Date- 28.02.2024

विभाग का नाम:- जल संसाघन (लघु सिंचाई विभाग), झारखण्ड, राँची।

2. विज्ञापन दाता का नाम एवं पता— कार्यपालक अभियता, लघु सिंचाई प्रमंडल, साहेबगंज। मो0–9771979309 3. निविदा खोलने का स्थान— ई— प्रोक्योरमेंट सेल, मुख्य अभियंता कार्यालय ,लघु सिंचाई, दुमका ।

4. कार्य की विवरणी:-

क	योजना का नाम	जिला	प्रखण्ड	प्राक्कलित राशि (लाख में)	अग्रघन की राशि	परिमाण विपत्र का मूल्य	वेषसाइट में ई—निविदा प्रकाशन की तिथि	ई—निविदा प्राप्ति की अंतिम तिथि	ई–निविदा खोलने की तिथि	पूर्ण करने की अवधि	श्रेणी		
1	2	3	4	5	6	7	8	9	10	11	12		
1	छोटा दलदली मध्यम सिंचाई योजन का जीर्णोद्वार।	साहेबगंज	बरहेट	118.688	237500.00	10000.00	(पूर्वीहन् 10:30 बजे से)	मराहन् 5:00 बजे ऽ)		10:30	(अपराहन् 03:00 बजे)	12	योग्य
2	बड़ा सोलबंधा मध्यम सिंचाई योजन का जीर्णोद्वार।	साहेबगंज	मंडरो	117.286	235000.00	10000.00	05.03.2024 (^g	18.03.2024 (अपर तक)	19.03.2024 (ਭਾ	माह	श्रेणी		

नोटः– 1. केवल ई– निविदा ही स्वीकार किया जायगा।

- 2. प्राक्किलत राशि घट बढ़ सकती है। अग्रघन की राशि परिमाण विपत्र की राशि के अनुसार होगी।
- 3. परिमाण विपत्र एवं EMD की राशि केवल online माघ्यम से ही स्वीकार होगा।online माघ्यम से किये गये भगतान की पावति बेबसाइट पर आवश्यक रुप से अपलोड करेंगे।
- 4. निविदा शुल्क एवं अग्रधन की राशि का ई—भूगतान जिस खाता से किया जायगा, उसी खाते में अग्रधन की राशि
- वापस होगी। अगर खाता को बंद कर दिया जाता है तो सारी जबाबदेही संबंधित निविदादाता की होगी। 5. विस्तृत जानकारी के लिए http://jharkhandtenders.gov.in_ पर लॉग ऑन करे ।
- PR 320605 Minor Irrigation(23-24).D

कार्यपालक अभिरांता लघु सिंचाई प्रमंडल, साहेबगंज

Sd/-**Authorised Officer**

GE POWER INDIA LIMITED

Registered Office: Regus Magnum Business Centers, 11th floor, Platina, Block G, Plot C-59, BKC, Bandra (E), Mumbai, Maharashtra – 400051 **Tel. No.**: T + 91 22 68841741/ +91 0120 5011011



Website: www.ge.com/in/ge-power-india-limited

NOTICE TO MEMBERS Postal Ballot, Remote E-Voting and other related information

- 1. Notice is hereby given that the resolutions set out in the Postal Ballot notice dated 28 February 2024 are proposed to be passed by the members of GE Power India Limited ('the Company') by means of Postal Ballot, only by way of remote e-voting process ('e-voting'). Notice has been sent electronically to the members whose e-mail id address is registered with the Company / KFin Technologies Limited ("KFinTech"), Company's Registrar and Transfer Agent / Depository Participants(s), as on Friday, 23 February 2024, i.e. the Cut-Off Date. The Company has completed electronic dispatch of Postal Ballot Notice on Wednesday, 28 February 2024.
- The Postal Ballot Notice is available on the Company's website at https://www.ge.com/in/ge-power india-limited and on the websites of the Stock Exchanges at www.bseindia.com and www.nseindia.com and on the website of KFin Technologies Limited ("KFinTech") at https://evoting.kfintech.com. Members who do not receive the Postal Ballot Notice may download it from the above-mentioned websites.
- The material documents referred to in the Notice and Statement pursuant to Section 102 of the Act will be available for inspection in the electronic mode. Members seeking to inspect such documents can send an e-mail to in.investor-relations@ge.com
- Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 (as amended from time to time) Secretarial Standard on General Meetings (SS-2) issued by the Institute of Company Secretaries of India and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements Regulations, 2015, read with other applicable provisions of law the Company is pleased to provide its Members with the facility to exercise their right to vote by electronic means ('Remote E-Voting') to transact the business as set out in the Postal Ballot Notice through the Remote E-Voting facility provided by Kfintech.
- The Remote E-Voting period commences on Thursday, 29 February 2024 at 9:00 a.m. IST and ends on Friday, 29 March 2024 at 5:00 p.m. IST. The E-Voting module shall be disabled after the aforesaid time period.
- A person, whose name appears in the Register of Members/ Beneficial owners as on the cut- off date i.e., Friday, 23 February 2024 shall be entitled to avail the facility of Remote E-voting. Voting rights of a member / beneficial owner (in case of electronic shareholding) shall be in proportion to his/her/its shareholding in the paid-up equity share capital of the Company as on the Cut-Off Date. A person who becomes a member after the Cut-Off Date should treat this notice for information purpose only.
- Manner of e-voting by members holding shares in dematerialized mode, physical mode and members who have not registered their email address has been provided in the Postal Ballot Notice. Members are requested to refer the same.
- SEBI vide its circular "SEBI/HO/MIRSD/POD-1/P/CIR/2023/193" dated 27 December 2023 extended the last date for submission of 'choice of nomination' for demat accounts to 30 June 2024. You are $requested \,to\,submit\,your\,choice\,of\,nomination\,accordingly.$ It has been mandated by SEBI to update the PAN, KYC, Nomination details, Bank details, Contact details
 - PAN with Aadhaar no. The copy of relevant circulars are available on the website of the Company i.e www.ge.com/in/ge-power-india-limited for ready reference, the members are requested to get their $details\,up dated\,in\,the\,manner\,mentioned\,in\,the\,circular.$ The resolution, if approved, shall be deemed to have been passed on the last date of e-voting i.e. Friday, 29 March 2024. The results of e-voting will be announced on or before Sunday, 31 March 2024 and will be displayed on the Company's website www.ge.com/in/ge-power-india-limited and communicated to

the Stock Exchanges and National Securities Depository Limited and Central Depository Services

and Specimen Signature of all shareholders holding shares in physical form and compulsory linking of

- (India) Limited and KFintech. 10. In case of any queries, please visit Help and FAQs section available at KFinTech website https://evoting.kfintech.com. For any grievances related to remote e-voting, please contact KFin Technologies Limited, Selenium Tower B, Plot Nos. 31 & 32, Financial District, Nanakramguda
- Serilingampally Mandal, Hyderabad 500 032 at evoting@kfintech.com, Toll Free No. 1800 309 4001.

By order of the Board For GE Power India Limited

Kamna Tiwar **Company Secretary & Compliance Officer**

GOVERNMENT OF MAHARASHTRA

Executive Engineer P.W. Division, Palghar,

E-Tender Notice No. 221 for 2023-2024

Online Tenders (e-tender) in "B-1" form for the work is invited by the Executive Engineer, P.W. Division, Palghar on Government of Maharashtra Electronic Tender Management System from the Registered Contractors in appropriate class of Public Works Department of Maharashtra State and Other Eligible and Competent.

This tender notice contains 60 (Sixty) works and their details can also be viewed and downloaded online directly from the Government of Maharashtra e-tendering Portal https://mahatenders.gov.in and sub portal www.mahapwd.gov.in

Sr. No.		portal <u>www.maha</u> p	owa.gov.in
-	Name of Work	Estimated Cost (Excluding GST)	Fund Head
	STBT to MDR-14 to Khambale Vanai Cnandranagar Road ODR-35 Tal. Dahaau Dist. Palghar	Rs. 1593183/-	5054 Road and
2	STBT to Varor Tirghepada Road V.R. 231 Tal. Dahanu Dist. Palgbar	Rs. 1561051/-	Bridge (04) Trible 5054 Road and
3	STBT to Vangaon Oshar Road V.R. 236 Tal. Dahanu Dist. Palghar	Rs. 1582957/-	Bridge (04) Trible 5054 Road and
	Ů		Bridge (04) Trible
4	STBT to Tanashi Bhimarpada Road V.R. 242 Tal. Dahanu Dist. Palghar	Rs. 1559422/-	5054 Road and Bridge (04) Trible
5	STBT to Chinchani Baripada Road V.R. 249 Tal. Dahanu Dist. Palghar	Rs. 1560909/-	5054 Road and Bridge (04) Trible
6	STBT to SH-75 to Kettkhadi Khandvapada Road V.R. 278 Tal. Dahanu, Dist. Palghar	Rs. 1561147/-	5054 Road and
7	STBT to Dehane Canel to Tlaipada Road V.R. 288 Tal. Dahanu Dist. Palghar	Rs. 1590163/-	Bridge (04) Trible 5054 Road and
			Bridge (04) Trible
8	STBT to Pale Lingapada Road V R 290 Tal. Dahanu Dist. Palghar	Rs. 1566971/-	5054 Road and Bridge (04) Trible
9	STBT to Pale Sbishupada Road V.R 291 Tal. Dahanu Dist. Palghar	Rs. 1579727/-	5054 Road and Bridge (04) Trible
10	STBT to Vire Aproach Road V.R. 304 Tal. Daharm Dist. Palghar	Rs. 1601066/-	5054 Road and
11	STBT to Dabhale Aproach Road V.R. 305 Tal. Dahanu Dist. Palghar	Rs. 1596140/-	Bridge (04) Trible 5054 Road and
12	STBT to Vanai Gedpada Road V.R. 311 Tal. Dahanu Dist. Palghar	Rs. 1600196/-	Bridge (04) Trible 5054 Road and
12	, , , , , , , , , , , , , , , , , , ,		Bridge (04) Trible
13	STBT to Vanai Ambatoada to Katipada Road V.R. 312 Tal. Dahanu Dist. Palghar	Rs. 1601302/-	5054 Road and Bridge (04) Trible
14	STBT to ODR-35 to Kordapada Road V.R. 313 Tal. Dahanu Dist. Palghar	Rs. 1592306/-	5054 Road and Bridge (04) Trible
15	STBT to Vanai Machipada Road V.R. 3 15 Tal. Dahanu Dist. Palghar	Rs. 1600795/-	5054 Road and
16	STBT to Vanai Dongripada Road V.R. 316 Tal. Dahanu Dist. Palghar	Rs. 1602776/-	Bridge (04) Trible 5054 Road and
			Bridge (04) Trible
17	STBT to Vanai Medhipada Road V.R. 513 Tal. Dahanu Dist. Palghar	Rs. 1600196/-	5054 Road and Bridge (04) Trible
18	STBT to Chandranagar Shirgaon Road V.R. 514 Tal. Dahanu Dist. Palghar	Rs. 1602468/-	5054 Road and Bridge (04) Trible
19	STBT to Dehane Kotharpada Road V.R. 558 Tal. Dahanu Dist. Palghar	Rs. 1602484/-	5054 Road and
20	STBT to Dehane Veghaipada Road V.R. 554 Tal. Dahanu Dist. Palghar	Rs. 1589172/-	Bridge (04) Trible 5054 Road and
			Bridge (04) Trible
21	STBT to SH-74 to Khumarpada Road V.R. 555 Tal. Dahanu Dist. Palghar	Rs. 1595058/-	5054 Road and Bridge (04) Trible
22	STBT to Pale Bhonarpada Road V.R. 557 Tal. Dahanu Dist. Palghar	Rs. 1595058/-	5054 Road and Bridge (04) Trible
23	STBT to Chinchani Bujadpada Road V.R. 239 Tal. Dahanu Dist. Paighar.	Rs. 1560909/-	5054 Road and
24	STBT to Dehane Kaspada to Taiaipada Road V.R. 287 Tal. Dahanu Dist. Palghar	Rs. 1593866/-	Bridge (04) Trible 5054 Road and
	, ,		Bridge (04) Trible
25	STBT to Dehane Raismil to Sakhare Ashramshala Road V.R. 2S Tal. Dahanu Dist. Palghar	Rs. 1604967/-	5054 Road and Bridge (04) Trible
26	STBT to Dehane Shirshonepada Road V.R. 295 Tal. Dahanu Dist. Palghar	Rs. 1603436/-	5054 Road and Bridge (04) Trible
27	Construction of Road at Z. P. School Osarwadi to Osarwadi Anganwadi Road Tal. Dahanu Dist.	Rs. 1560945/-	5054 Road and
28	Palghar Construction of Road at Tanashi Main Road Ganpat Budhu House 100 m. Road Tal. Dahanu Dist.	Rs. 1560945/-	Bridge (04) Trible 5054 Road and
	Palghar		Bridge (04) Trible
29	Construction of Road at Tanashi Pravin Madve House to Jagannath Kashinath Madve House 150 m. Road Tal. Dahanu Dist. Patghar	Rs. 1560945/-	5054 Road and Bridge (04) Trible
30	Construction of Road at Tanashi Ram Mandir 10 Hemant Jagannath Madve House 300 m Road Tal. Dahanu Dist. Palghar	Rs. 1560945/-	5054 Road and Bridge (04) Trible
31	Construction of Road at Tanashi Main Road to Madhukar Moreswai House 100 m. Road Tal.	Rs. 1560945/-	5054 Road and
32	Dahanu Dist. Palghar Construction of Road at Tanashi Main Road to Ravindra Thakya Patil House 100 m. Road Tal.	Rs. 1560945/-	Bridge (04) Trible 5054 Road and
22	Dahanu Dist. Palghar Construction of Road 4 Tanashi Main Road to Bhanudas Hareshwar Patil House 100 m. Road Tal.	Do 1560045/	Bridge (04) Trible 5054 Road and
33	Dahanu Dist. Palghar	Rs. 1560945/-	Bridge (04) Trible
34	Construction of Road at Tanashi Main Road to Ramchandra Shinwar Madve House 100 m. Road Tal. Dahanu Dist. Palghar	Rs. 1560945/-	5054 Road and Bridge (04) Trible
35	Construction of Road at Sai Mandir Osanvadi to Vasgaon Datta Mandir 5 K.m. Road Tal. Dahanu	Rs. 1560945/-	5054 Road and
36	Dist. Palghar Construction of Road at Qsar Smashanbhumi to Vasgaon Vitthal Maadir 5 K.m. Road Tal. Dahanu		Dridge (04) Trible
	Dist. Palghar Construction of Road at Sai Mandir to Osarwadi Smashanbhumi 2 K.M. Road Tal. Dahanu, Dist.	Rs. 1560945/-	
			5054 Road and Bridge (04) Trible
37	Palghar	Rs. 1560945/-	5054 Road and Bridge (04) Trible 5054 Road and Bridge (04) Trible
			5054 Road and Bridge (04) Trible 5054 Road and Bridge (04) Trible 5054 Road and
37	Palghar IConstruction of Road at Matgaon Road to Mahesh Save Wadi 2 Km. Road Tal. Dahanu Dist.	Rs. 1560945/-	5054 Road and Bridge (04) Trible 5054 Road and Bridge (04) Trible 5054 Road and Bridge (04) Trible 5054 Road and
37	Palghar IConstruction of Road at Matgaon Road to Mahesh Save Wadi 2 Km. Road Tal. Dahanu Dist. Palghar	Rs. 1560945/-	5054 Road and Bridge (04) Trible 5054 Road and Bridge (04) Trible 5054 Road and Bridge (04) Trible 5054 Road and Bridge (04) Trible
37 38 39 40	Palghar IConstruction of Road at Matgaon Road to Mahesh Save Wadi 2 Km. Road Tal. Dahanu Dist. Palghar STBT to Peth Main Road to Peth Patilpada Road Tal. Dahanu, Dist. Palghar Construction of Road at Urse Bus Stop to Rivar Road Tal. Dahanu Dist. Palghar	Rs. 1560945/- Rs. 1561521/- Rs. 1612093/- Rs. 1535799/-	5054 Road and Bridge (04) Trible 5054 Road and Bridge (04) Trible 5054 Road and Bridge (04) Trible 5054 Road and Bridge (04) Trible 5054 Road and Bridge (04) Trible
37 38 39	Palghar IConstruction of Road at Matgaon Road to Mahesh Save Wadi 2 Km. Road Tal. Dahanu Dist. Palghar STBT to Peth Main Road to Peth Patilpada Road Tal. Dahanu, Dist. Palghar Construction of Road at Urse Bus Stop to Rivar Road Tal. Dahanu Dist. Palghar Construction of CD work at Sogava Chadhavpada Tel. Dahanu Dist. Palghar	Rs. 1560945/- Rs. 1561521/- Rs. 1612093/-	5054 Road and Bridge (04) Trible 5054 Road and Bridge (04) Trible
37 38 39 40	Palghar IConstruction of Road at Matgaon Road to Mahesh Save Wadi 2 Km. Road Tal. Dahanu Dist. Palghar STBT to Peth Main Road to Peth Patilpada Road Tal. Dahanu, Dist. Palghar Construction of Road at Urse Bus Stop to Rivar Road Tal. Dahanu Dist. Palghar	Rs. 1560945/- Rs. 1561521/- Rs. 1612093/- Rs. 1535799/-	5054 Road and Bridge (04) Trible 5054 Road and Bridge (04) Trible
37 38 39 40 41	Palghar IConstruction of Road at Matgaon Road to Mahesh Save Wadi 2 Km. Road Tal. Dahanu Dist. Palghar STBT to Peth Main Road to Peth Patilpada Road Tal. Dahanu, Dist. Palghar Construction of Road at Urse Bus Stop to Rivar Road Tal. Dahanu Dist. Palghar Construction of CD work at Sogava Chadhavpada Tel. Dahanu Dist. Palghar	Rs. 1560945/- Rs. 1561521/- Rs. 1612093/- Rs. 1535799/- Rs. 1607434/-	5054 Road and Bridge (04) Trible 5054 Road and
37 38 39 40 41 42	Palghar IConstruction of Road at Matgaon Road to Mahesh Save Wadi 2 Km. Road Tal. Dahanu Dist. Palghar STBT to Peth Main Road to Peth Patilpada Road Tal. Dahanu, Dist. Palghar Construction of Road at Urse Bus Stop to Rivar Road Tal. Dahanu Dist. Palghar Construction of CD work at Sogava Chadhavpada Tel. Dahanu Dist. Palghar Construction of Road at Dehane Patilpada Tal. Dahanu Dist. Palghar	Rs. 1560945/- Rs. 1561521/- Rs. 1612093/- Rs. 1535799/- Rs. 1607434/- Rs. 1992538/-	5054 Road and Bridge (04) Trible 5054 Road and
37 38 39 40 41 42 43 44	Palghar IConstruction of Road at Matgaon Road to Mahesh Save Wadi 2 Km. Road Tal. Dahanu Dist. Palghar STBT to Peth Main Road to Peth Patilpada Road Tal. Dahanu, Dist. Palghar Construction of Road at Urse Bus Stop to Rivar Road Tal. Dahanu Dist. Palghar Construction of CD work at Sogava Chadhavpada Tel. Dahanu Dist. Palghar Construction of Road at Dehane Patilpada Tal. Dahanu Dist. Palghar Construction of Road at Pale Manpada Tal. Dahanu Dist. Palghar Construction of Punjawe Shashanbhoomi Road Tal. Dahanu Dist. Palghar	Rs. 1560945/- Rs. 1561521/- Rs. 1612093/- Rs. 1535799/- Rs. 1607434/- Rs. 1992538/- Rs. 2015114/- Rs. 2344377/-	5054 Road and Bridge (04) Trible
37 38 39 40 41 42 43 44 45	Palghar IConstruction of Road at Matgaon Road to Mahesh Save Wadi 2 Km. Road Tal. Dahanu Dist. Palghar STBT to Peth Main Road to Peth Patilpada Road Tal. Dahanu, Dist. Palghar Construction of Road at Urse Bus Stop to Rivar Road Tal. Dahanu Dist. Palghar Construction of CD work at Sogava Chadhavpada Tel. Dahanu Dist. Palghar Construction of Road at Dehane Patilpada Tal. Dahanu Dist. Palghar Construction of Road at Pale Manpada Tal. Dahanu Dist. Palghar Construction of Punjawe Shashanbhoomi Road Tal. Dahanu Dist. Palghar Construction of Haladpada Internal Patlipada to Tomipada Road Tal. Dahanu Dist. Palghar	Rs. 1560945/- Rs. 1561521/- Rs. 1612093/- Rs. 1535799/- Rs. 1607434/- Rs. 1992538/- Rs. 2015114/- Rs. 2344377/- Rs. 2359515/-	5054 Road and Bridge (04) Trible
37 38 39 40 41 42 43 44	Palghar IConstruction of Road at Matgaon Road to Mahesh Save Wadi 2 Km. Road Tal. Dahanu Dist. Palghar STBT to Peth Main Road to Peth Patilpada Road Tal. Dahanu, Dist. Palghar Construction of Road at Urse Bus Stop to Rivar Road Tal. Dahanu Dist. Palghar Construction of CD work at Sogava Chadhavpada Tel. Dahanu Dist. Palghar Construction of Road at Dehane Patilpada Tal. Dahanu Dist. Palghar Construction of Road at Pale Manpada Tal. Dahanu Dist. Palghar Construction of Punjawe Shashanbhoomi Road Tal. Dahanu Dist. Palghar	Rs. 1560945/- Rs. 1561521/- Rs. 1612093/- Rs. 1535799/- Rs. 1607434/- Rs. 1992538/- Rs. 2015114/- Rs. 2344377/-	5054 Road and Bridge (04) Trible 5054 Road and
37 38 39 40 41 42 43 44 45	Palghar IConstruction of Road at Matgaon Road to Mahesh Save Wadi 2 Km. Road Tal. Dahanu Dist. Palghar STBT to Peth Main Road to Peth Patilpada Road Tal. Dahanu, Dist. Palghar Construction of Road at Urse Bus Stop to Rivar Road Tal. Dahanu Dist. Palghar Construction of CD work at Sogava Chadhavpada Tel. Dahanu Dist. Palghar Construction of Road at Dehane Patilpada Tal. Dahanu Dist. Palghar Construction of Road at Pale Manpada Tal. Dahanu Dist. Palghar Construction of Punjawe Shashanbhoomi Road Tal. Dahanu Dist. Palghar Construction of Haladpada Internal Patlipada to Tomipada Road Tal. Dahanu Dist. Palghar Construction of Gangangaon to Barad fort Road, Tal. Dahanu Dist. Palghar Construction of Bridge at Mauje Kainad, Kotbipada, Vadupada & Kadupad Road Tal. Dahanu,	Rs. 1560945/- Rs. 1561521/- Rs. 1612093/- Rs. 1535799/- Rs. 1607434/- Rs. 1992538/- Rs. 2015114/- Rs. 2344377/- Rs. 2359515/-	5054 Road and Bridge (04) Trible 5054 Road and
37 38 39 40 41 42 43 44 45	Palghar IConstruction of Road at Matgaon Road to Mahesh Save Wadi 2 Km. Road Tal. Dahanu Dist. Palghar STBT to Peth Main Road to Peth Patilpada Road Tal. Dahanu, Dist. Palghar Construction of Road at Urse Bus Stop to Rivar Road Tal. Dahanu Dist. Palghar Construction of CD work at Sogava Chadhavpada Tel. Dahanu Dist. Palghar Construction of Road at Dehane Patilpada Tal. Dahanu Dist. Palghar Construction of Road at Pale Manpada Tal. Dahanu Dist. Palghar Construction of Punjawe Shashanbhoomi Road Tal. Dahanu Dist. Palghar Construction of Haladpada Internal Patlipada to Tomipada Road Tal. Dahanu Dist. Palghar Construction of Gangangaon to Barad fort Road, Tal. Dahanu Dist. Palghar Construction of Bridge at Mauje Kainad, Kotbipada, Vadupada & Kadupad Road Tal. Dahanu, Dist. Palghar Strengthening Of Road Nagzari to Bhonaipada road VR-118 Km. 0/000 to 2/000 Tal. Dahanu Dist.	Rs. 1560945/- Rs. 1561521/- Rs. 1612093/- Rs. 1535799/- Rs. 1607434/- Rs. 1992538/- Rs. 2015114/- Rs. 2344377/- Rs. 2359515/- Rs. 2375077/-	5054 Road and Bridge (04) Trible 5054 Road and
37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48	Palghar IConstruction of Road at Matgaon Road to Mahesh Save Wadi 2 Km. Road Tal. Dahanu Dist. Palghar STBT to Peth Main Road to Peth Patilpada Road Tal. Dahanu, Dist. Palghar Construction of Road at Urse Bus Stop to Rivar Road Tal. Dahanu Dist. Palghar Construction of CD work at Sogava Chadhavpada Tel. Dahanu Dist. Palghar Construction of Road at Dehane Patilpada Tal. Dahanu Dist. Palghar Construction of Road at Pale Manpada Tal. Dahanu Dist. Palghar Construction of Punjawe Shashanbhoomi Road Tal. Dahanu Dist. Palghar Construction of Haladpada Internal Patlipada to Tomipada Road Tal. Dahanu Dist. Palghar Construction of Gangangaon to Barad fort Road, Tal. Dahanu Dist. Palghar Construction of Bridge at Mauje Kainad, Kotbipada, Vadupada & Kadupad Road Tal. Dahanu, Dist. Palghar Strengthening Of Road Nagzari to Bhonaipada road VR-118 Km. 0/000 to 2/000 Tal. Dahanu Dist. Palghar	Rs. 1560945/- Rs. 1561521/- Rs. 1612093/- Rs. 1535799/- Rs. 1607434/- Rs. 1992538/- Rs. 2015114/- Rs. 2344377/- Rs. 2359515/- Rs. 2375077/- Rs. 3249625/- Rs. 3955308/-	5054 Road and Bridge (04) Trible 5054 Road and Bridge 604 Trible 5054 R
37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48	Palghar IConstruction of Road at Matgaon Road to Mahesh Save Wadi 2 Km. Road Tal. Dahanu Dist. Palghar STBT to Peth Main Road to Peth Patilpada Road Tal. Dahanu, Dist. Palghar Construction of Road at Urse Bus Stop to Rivar Road Tal. Dahanu Dist. Palghar Construction of CD work at Sogava Chadhavpada Tel. Dahanu Dist. Palghar Construction of Road at Dehane Patilpada Tal. Dahanu Dist. Palghar Construction of Road at Pale Manpada Tal. Dahanu Dist. Palghar Construction of Punjawe Shashanbhoomi Road Tal. Dahanu Dist. Palghar Construction of Haladpada Internal Patlipada to Tomipada Road Tal. Dahanu Dist. Palghar Construction of Gangangaon to Barad fort Road, Tal. Dahanu Dist. Palghar Construction of Bridge at Mauje Kainad, Kotbipada, Vadupada & Kadupad Road Tal. Dahanu, Dist. Palghar Strengthening Of Road Nagzari to Bhonaipada road VR-118 Km. 0/000 to 2/000 Tal. Dahanu Dist. Palghar Construction of Concrete Road at Badapokham Pani Taki to Sagar Gali Marg Road Tal. Dahanu Dist. Palghar	Rs. 1560945/- Rs. 1561521/- Rs. 1612093/- Rs. 1635799/- Rs. 1607434/- Rs. 1992538/- Rs. 2015114/- Rs. 2344377/- Rs. 2359515/- Rs. 2375077/- Rs. 3249625/- Rs. 3955308/- Rs. 3924588/-	5054 Road and Bridge (04) Trible
37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48	Palghar IConstruction of Road at Matgaon Road to Mahesh Save Wadi 2 Km. Road Tal. Dahanu Dist. Palghar STBT to Peth Main Road to Peth Patilpada Road Tal. Dahanu, Dist. Palghar Construction of Road at Urse Bus Stop to Rivar Road Tal. Dahanu Dist. Palghar Construction of CD work at Sogava Chadhavpada Tel. Dahanu Dist. Palghar Construction of Road at Dehane Patilpada Tal. Dahanu Dist. Palghar Construction of Road at Pale Manpada Tal. Dahanu Dist. Palghar Construction of Punjawe Shashanbhoomi Road Tal. Dahanu Dist. Palghar Construction of Haladpada Internal Patlipada to Tomipada Road Tal. Dahanu Dist. Palghar Construction of Gangangaon to Barad fort Road, Tal. Dahanu Dist. Palghar Construction of Bridge at Mauje Kainad, Kotbipada, Vadupada & Kadupad Road Tal. Dahanu, Dist. Palghar Strengthening Of Road Nagzari to Bhonaipada road VR-118 Km. 0/000 to 2/000 Tal. Dahanu Dist. Palghar Construction of Concrete Road at Badapokham Pani Taki to Sagar Gali Marg Road Tal. Dahanu	Rs. 1560945/- Rs. 1561521/- Rs. 1612093/- Rs. 1535799/- Rs. 1607434/- Rs. 1992538/- Rs. 2015114/- Rs. 2344377/- Rs. 2359515/- Rs. 2375077/- Rs. 3249625/- Rs. 3955308/-	5054 Road and Bridge (04) Trible 5054 Road and 5054 Road And 5054 Road And 5054 Road And 5054 Road
37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48	Palghar IConstruction of Road at Matgaon Road to Mahesh Save Wadi 2 Km. Road Tal. Dahanu Dist. Palghar STBT to Peth Main Road to Peth Patilpada Road Tal. Dahanu, Dist. Palghar Construction of Road at Urse Bus Stop to Rivar Road Tal. Dahanu Dist. Palghar Construction of CD work at Sogava Chadhavpada Tel. Dahanu Dist. Palghar Construction of Road at Dehane Patilpada Tal. Dahanu Dist. Palghar Construction of Road at Pale Manpada Tal. Dahanu Dist. Palghar Construction of Punjawe Shashanbhoomi Road Tal. Dahanu Dist. Palghar Construction of Haladpada Internal Patlipada to Tomipada Road Tal. Dahanu Dist. Palghar Construction of Gangangaon to Barad fort Road, Tal. Dahanu Dist. Palghar Construction of Bridge at Mauje Kainad, Kotbipada, Vadupada & Kadupad Road Tal. Dahanu, Dist. Palghar Strengthening Of Road Nagzari to Bhonaipada road VR-118 Km. 0/000 to 2/000 Tal. Dahanu Dist. Palghar Construction of Concrete Road at Badapokham Pani Taki to Sagar Gali Marg Road Tal. Dahanu Dist. Palghar	Rs. 1560945/- Rs. 1561521/- Rs. 1612093/- Rs. 1635799/- Rs. 1607434/- Rs. 1992538/- Rs. 2015114/- Rs. 2344377/- Rs. 2359515/- Rs. 2375077/- Rs. 3249625/- Rs. 3955308/- Rs. 3924588/-	5054 Road and Bridge (04) Trible
37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49	Palghar IConstruction of Road at Matgaon Road to Mahesh Save Wadi 2 Km. Road Tal. Dahanu Dist. Palghar STBT to Peth Main Road to Peth Patilpada Road Tal. Dahanu, Dist. Palghar Construction of Road at Urse Bus Stop to Rivar Road Tal. Dahanu Dist. Palghar Construction of CD work at Sogava Chadhavpada Tel. Dahanu Dist. Palghar Construction of Road at Dehane Patilpada Tal. Dahanu Dist. Palghar Construction of Road at Pale Manpada Tal. Dahanu Dist. Palghar Construction of Punjawe Shashanbhoomi Road Tal. Dahanu Dist. Palghar Construction of Haladpada Internal Patlipada to Tomipada Road Tal. Dahanu Dist. Palghar Construction of Gangangaon to Barad fort Road, Tal. Dahanu Dist. Palghar Construction of Bridge at Mauje Kainad, Kotbipada, Vadupada & Kadupad Road Tal. Dahanu, Dist. Palghar Strengthening Of Road Nagzari to Bhonaipada road VR-118 Km. 0/000 to 2/000 Tal. Dahanu Dist. Palghar Construction of Concrete Road at Badapokham Pani Taki to Sagar Gali Marg Road Tal. Dahanu Dist. Palghar	Rs. 1560945/- Rs. 1561521/- Rs. 1612093/- Rs. 1635799/- Rs. 1607434/- Rs. 1992538/- Rs. 2015114/- Rs. 2344377/- Rs. 2359515/- Rs. 2375077/- Rs. 3249625/- Rs. 3955308/- Rs. 3979285/-	5054 Road and Bridge (04) Trible
37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51	Palghar IConstruction of Road at Matgaon Road to Mahesh Save Wadi 2 Km. Road Tal. Dahanu Dist. Palghar STBT to Peth Main Road to Peth Patilpada Road Tal. Dahanu, Dist. Palghar Construction of Road at Urse Bus Stop to Rivar Road Tal. Dahanu Dist. Palghar Construction of CD work at Sogava Chadhavpada Tel. Dahanu Dist. Palghar Construction of Road at Dehane Patilpada Tal. Dahanu Dist. Palghar Construction of Road at Pale Manpada Tal. Dahanu Dist. Palghar Construction of Punjawe Shashanbhoomi Road Tal. Dahanu Dist. Palghar Construction of Haladpada Internal Patlipada to Tomipada Road Tal. Dahanu Dist. Palghar Construction of Gangangaon to Barad fort Road, Tal. Dahanu Dist. Palghar Construction of Bridge at Mauje Kainad, Kotbipada, Vadupada & Kadupad Road Tal. Dahanu, Dist. Palghar Strengthening Of Road Nagzari to Bhonaipada road VR-118 Km. 0/000 to 2/000 Tal. Dahanu Dist. Palghar Construction of Concrete Road at Badapokham Pani Taki to Sagar Gali Marg Road Tal. Dahanu Dist. Palghar STBT to Veti Katkan Pada to Kodhepada Road, Tal. Dahanu, Dist. Palghar Construction of Brahmanwadi to Punjawe near Tample Road Tal. Dahartu Dist. Palghar	Rs. 1560945/- Rs. 1561521/- Rs. 1612093/- Rs. 1612093/- Rs. 1607434/- Rs. 1992538/- Rs. 2015114/- Rs. 2344377/- Rs. 2359515/- Rs. 2375077/- Rs. 3924588/- Rs. 3979285/- Rs. 3947477/- Rs. 5915735/-	5054 Road and Bridge (04) Trible 5054 Road and Bridge 604) Trible 5054 Road and 5
37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53	Palghar IConstruction of Road at Matgaon Road to Mahesh Save Wadi 2 Km. Road Tal. Dahanu Dist. Palghar STBT to Peth Main Road to Peth Patilpada Road Tal. Dahanu, Dist. Palghar Construction of Road at Urse Bus Stop to Rivar Road Tal. Dahanu Dist. Palghar Construction of CD work at Sogava Chadhavpada Tel. Dahanu Dist. Palghar Construction of Road at Dehane Patilpada Tal. Dahanu Dist. Palghar Construction of Road at Pale Manpada Tal. Dahanu Dist. Palghar Construction of Punjawe Shashanbhoomi Road Tal. Dahanu Dist. Palghar Construction of Haladpada Internal Patlipada to Tomipada Road Tal. Dahanu Dist. Palghar Construction of Gangangaon to Barad fort Road, Tal. Dahanu Dist. Palghar Construction of Bridge at Mauje Kainad, Kotbipada, Vadupada & Kadupad Road Tal. Dahanu, Dist. Palghar Strengthening Of Road Nagzari to Bhonaipada road VR-118 Km. 0/000 to 2/000 Tal. Dahanu Dist. Palghar Construction of Concrete Road at Badapokham Pani Taki to Sagar Gali Marg Road Tal. Dahanu Dist. Palghar STBT to Veti Katkan Pada to Kodhepada Road, Tal. Dahanu, Dist. Palghar Construction of Brahmanwadi to Punjawe near Tample Road Tal. Dahartu Dist. Palghar Strenghening of Road SH-75 to Pardi VR-157 Km. 0/000 to 1/500 Dist. Palghar	Rs. 1560945/- Rs. 1561521/- Rs. 1612093/- Rs. 1612093/- Rs. 1607434/- Rs. 1992538/- Rs. 2015114/- Rs. 2344377/- Rs. 2375077/- Rs. 3249625/- Rs. 3955308/- Rs. 3979285/- Rs. 3979285/- Rs. 6071959/-	5054 Road and Bridge (04) Trible 5054 Road and Bridge Road And Bri
37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51	Palghar IConstruction of Road at Matgaon Road to Mahesh Save Wadi 2 Km. Road Tal. Dahanu Dist. Palghar STBT to Peth Main Road to Peth Patilpada Road Tal. Dahanu, Dist. Palghar Construction of Road at Urse Bus Stop to Rivar Road Tal. Dahanu Dist. Palghar Construction of CD work at Sogava Chadhavpada Tel. Dahanu Dist. Palghar Construction of Road at Dehane Patilpada Tal. Dahanu Dist. Palghar Construction of Road at Pale Manpada Tal. Dahanu Dist. Palghar Construction of Punjawe Shashanbhoomi Road Tal. Dahanu Dist. Palghar Construction of Haladpada Internal Patlipada to Tomipada Road Tal. Dahanu Dist. Palghar Construction of Gangangaon to Barad fort Road, Tal. Dahanu Dist. Palghar Construction of Bridge at Mauje Kainad, Kotbipada, Vadupada & Kadupad Road Tal. Dahanu, Dist. Palghar Strengthening Of Road Nagzari to Bhonaipada road VR-118 Km. 0/000 to 2/000 Tal. Dahanu Dist. Palghar Construction of Concrete Road at Badapokham Pani Taki to Sagar Gali Marg Road Tal. Dahanu Dist. Palghar STBT to Veti Katkan Pada to Kodhepada Road, Tal. Dahanu, Dist. Palghar Construction of Brahmanwadi to Punjawe near Tample Road Tal. Dahartu Dist. Palghar Strenghening of Road SH-75 to Pardi VR-157 Km. 0/000 to 1/500 Dist. Palghar	Rs. 1560945/- Rs. 1561521/- Rs. 1612093/- Rs. 1612093/- Rs. 1607434/- Rs. 1992538/- Rs. 2015114/- Rs. 2344377/- Rs. 2359515/- Rs. 2375077/- Rs. 3924588/- Rs. 3979285/- Rs. 3947477/- Rs. 5915735/-	5054 Road and Bridge (04) Trible 5054 Road and Bridge 604) Trible 5054 Road and 604 Trible 5054 Road and 604 Trible 5054 Road and 60
37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53	Palghar IConstruction of Road at Matgaon Road to Mahesh Save Wadi 2 Km. Road Tal. Dahanu Dist. Palghar STBT to Peth Main Road to Peth Patilpada Road Tal. Dahanu, Dist. Palghar Construction of Road at Urse Bus Stop to Rivar Road Tal. Dahanu Dist. Palghar Construction of CD work at Sogava Chadhavpada Tel. Dahanu Dist. Palghar Construction of Road at Dehane Patilpada Tal. Dahanu Dist. Palghar Construction of Road at Pale Manpada Tal. Dahanu Dist. Palghar Construction of Punjawe Shashanbhoomi Road Tal. Dahanu Dist. Palghar Construction of Haladpada Internal Patlipada to Tomipada Road Tal. Dahanu Dist. Palghar Construction of Gangangaon to Barad fort Road, Tal. Dahanu Dist. Palghar Construction of Bridge at Mauje Kainad, Kotbipada, Vadupada & Kadupad Road Tal. Dahanu, Dist. Palghar Strengthening Of Road Nagzari to Bhonaipada road VR-118 Km. 0/000 to 2/000 Tal. Dahanu Dist. Palghar Construction of Concrete Road at Badapokham Pani Taki to Sagar Gali Marg Road Tal. Dahanu Dist. Palghar STBT to Veti Katkan Pada to Kodhepada Road, Tal. Dahanu, Dist. Palghar Construction of Brahmanwadi to Punjawe near Tample Road Tal. Dahartu Dist. Palghar Strenghening of Road SH-75 to Pardi VR-157 Km. 0/000 to 1/500 Dist. Palghar	Rs. 1560945/- Rs. 1561521/- Rs. 1612093/- Rs. 1612093/- Rs. 1607434/- Rs. 1992538/- Rs. 2015114/- Rs. 2344377/- Rs. 2359515/- Rs. 2375077/- Rs. 3924588/- Rs. 3979285/- Rs. 3979285/- Rs. 5915735/- Rs. 6071959/-	5054 Road and Bridge (04) Trible
37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54	Palghar IConstruction of Road at Matgaon Road to Mahesh Save Wadi 2 Km. Road Tal. Dahanu Dist. Palghar STBT to Peth Main Road to Peth Patilpada Road Tal. Dahanu, Dist. Palghar Construction of Road at Urse Bus Stop to Rivar Road Tal. Dahanu Dist. Palghar Construction of CD work at Sogava Chadhavpada Tel. Dahanu Dist. Palghar Construction of Road at Dehane Patilpada Tal. Dahanu Dist. Palghar Construction of Road at Pale Manpada Tal. Dahanu Dist. Palghar Construction of Punjawe Shashanbhoomi Road Tal. Dahanu Dist. Palghar Construction of Haladpada Internal Patlipada to Tomipada Road Tal. Dahanu Dist. Palghar Construction of Gangangaon to Barad fort Road, Tal. Dahanu Dist. Palghar Construction of Bridge at Mauje Kainad, Kotbipada, Vadupada & Kadupad Road Tal. Dahanu, Dist. Palghar Strengthening Of Road Nagzari to Bhonaipada road VR-118 Km. 0/000 to 2/000 Tal. Dahanu Dist. Palghar STBT to Veti Katkan Pada to Kodhepada Road, Tal. Dahanu, Dist. Palghar Construction of Brahmanwadi to Punjawe near Tample Road Tal. Dahartu Dist. Palghar STBT to Grid Babulpada road Tal. Dahanu Dist. Palghar STBT to Grid Babulpada road Tal. Dahanu Dist. Palghar STBT to Grid Babulpada road Tal. Dahanu Dist. Palghar STBT to Grid Babulpada Road Tal. Dahanu Dist. Palghar STBT to Grid Babulpada Road Tal. Dahanu Dist. Palghar	Rs. 1560945/- Rs. 1561521/- Rs. 1612093/- Rs. 1612093/- Rs. 1635799/- Rs. 1607434/- Rs. 1992538/- Rs. 2015114/- Rs. 2344377/- Rs. 2359515/- Rs. 2375077/- Rs. 3249625/- Rs. 3955308/- Rs. 3924588/- Rs. 3979285/- Rs. 6071959/- Rs. 6326356/-	5054 Road and Bridge (04) Trible 5054 Road and Bridge 604) Trible 5054 Road and 604 Trible 5054 Road and 604 Trible 5054 Road and 60
37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56	Palghar IConstruction of Road at Matgaon Road to Mahesh Save Wadi 2 Km. Road Tal. Dahanu Dist. Palghar STBT to Peth Main Road to Peth Patilpada Road Tal. Dahanu, Dist. Palghar Construction of Road at Urse Bus Stop to Rivar Road Tal. Dahanu Dist. Palghar Construction of CD work at Sogava Chadhavpada Tel. Dahanu Dist. Palghar Construction of Road at Dehane Patilpada Tal. Dahanu Dist. Palghar Construction of Road at Pale Manpada Tal. Dahanu Dist. Palghar Construction of Punjawe Shashanbhoomi Road Tal. Dahanu Dist. Palghar Construction of Punjawe Shashanbhoomi Road Tal. Dahanu Dist. Palghar Construction of Haladpada Internal Patlipada to Tomipada Road Tal. Dahanu Dist. Palghar Construction of Gangangaon to Barad fort Road, Tal. Dahanu Dist. Palghar Construction of Bridge at Mauje Kainad, Kotbipada, Vadupada & Kadupad Road Tal. Dahanu, Dist. Palghar Strengthening Of Road Nagzari to Bhonaipada road VR-118 Km. 0/000 to 2/000 Tal. Dahanu Dist. Palghar Construction of Concrete Road at Badapokham Pani Taki to Sagar Gali Marg Road Tal. Dahanu Dist. Palghar STBT to Veti Katkan Pada to Kodhepada Road, Tal. Dahanu, Dist. Palghar Construction of Brahmanwadi to Punjawe near Tample Road Tal. Daharu Dist. Palghar Strengthening of Road SH-75 to Pardi VR-157 Km. 0/000 to 1/500 Dist. Palghar Strengthening of Road Jamshet Kamdipada VR-145 Km. 0/000 to 3/000 Tal. Dahanu Dist. Palghar Strengthening of Road Jamshet Kamdipada VR-145 Km. 0/000 to 3/000 Tal. Dahanu Dist. Palghar	Rs. 1560945/- Rs. 1561521/- Rs. 1612093/- Rs. 1612093/- Rs. 1535799/- Rs. 1607434/- Rs. 1992538/- Rs. 2015114/- Rs. 2344377/- Rs. 2359515/- Rs. 2375077/- Rs. 3249625/- Rs. 3955308/- Rs. 3924588/- Rs. 3979285/- Rs. 3947477/- Rs. 5915735/- Rs. 6071959/- Rs. 6326356/- Rs. 7578286/- Rs. 7935060/-	5054 Road and Bridge (04) Trible
37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57	Palghar IConstruction of Road at Matgaon Road to Mahesh Save Wadi 2 Km. Road Tal. Dahanu Dist. Palghar STBT to Peth Main Road to Peth Patilpada Road Tal. Dahanu, Dist. Palghar Construction of Road at Urse Bus Stop to Rivar Road Tal. Dahanu Dist. Palghar Construction of CD work at Sogava Chadhavpada Tel. Dahanu Dist. Palghar Construction of Road at Dehane Patilpada Tal. Dahanu Dist. Palghar Construction of Road at Pale Manpada Tal. Dahanu Dist. Palghar Construction of Punjawe Shashanbhoomi Road Tal. Dahanu Dist. Palghar Construction of Haladpada Internal Patilipada to Tomipada Road Tal. Dahanu Dist. Palghar Construction of Gangangaon to Barad fort Road, Tal. Dahanu Dist. Palghar Construction of Bridge at Mauje Kainad, Kotbipada, Vadupada & Kadupad Road Tal. Dahanu, Dist. Palghar Strengthening Of Road Nagzari to Bhonaipada road VR-118 Km. 0/000 to 2/000 Tal. Dahanu Dist. Palghar Construction of Concrete Road at Badapokham Pani Taki to Sagar Gali Marg Road Tal. Dahanu Dist. Palghar STBT to Veti Katkan Pada to Kodhepada Road, Tal. Dahanu, Dist. Palghar Construction of Brahmanwadi to Punjawe near Tample Road Tal. Dahartu Dist. Palghar Strengthening of Road SH-75 to Pardi VR-157 Km. 0/000 to 1/500 Dist. Palghar STBT to Grid Babulpada road Tal. Dahanu Dist. Palghar Construction of NH-8 Main road to Saswand Rond Tal. Dahanu Dist. Palghar Strengthening of Road Jamshet Kamdipada VR-145 Km. 0/000 to 3/000 Tal. Dahanu Dist. Palghar Strengthening of Road Dhamangaon Kompada ODR-7 Km. 0/000 to 2/000 Tal. Dahanu Dist. Palghar	Rs. 1560945/- Rs. 1561521/- Rs. 1612093/- Rs. 1612093/- Rs. 1635799/- Rs. 1607434/- Rs. 1992538/- Rs. 2015114/- Rs. 2344377/- Rs. 2359515/- Rs. 2375077/- Rs. 3249625/- Rs. 3955308/- Rs. 39924588/- Rs. 3979285/- Rs. 5915735/- Rs. 6071959/- Rs. 6326356/- Rs. 7578286/- Rs. 7935060/- Rs. 8061014/-	5054 Road and Bridge (04) Trible
37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56	Palghar IConstruction of Road at Matgaon Road to Mahesh Save Wadi 2 Km. Road Tal. Dahanu Dist. Palghar STBT to Peth Main Road to Peth Patilpada Road Tal. Dahanu, Dist. Palghar Construction of Road at Urse Bus Stop to Rivar Road Tal. Dahanu Dist. Palghar Construction of CD work at Sogava Chadhavpada Tel. Dahanu Dist. Palghar Construction of Road at Dehane Patilpada Tal. Dahanu Dist. Palghar Construction of Road at Pale Manpada Tal. Dahanu Dist. Palghar Construction of Punjawe Shashanbhoomi Road Tal. Dahanu Dist. Palghar Construction of Haladpada Internal Patlipada to Tomipada Road Tal. Dahanu Dist. Palghar Construction of Gangangaon to Barad fort Road, Tal. Dahanu Dist. Palghar Construction of Bridge at Mauje Kainad, Kotbipada, Vadupada & Kadupad Road Tal. Dahanu, Dist. Palghar Construction of Orlad Nagzari to Bhonaipada road VR-118 Km. 0/000 to 2/000 Tal. Dahanu Dist. Palghar Construction of Concrete Road at Badapokham Pani Taki to Sagar Gali Marg Road Tal. Dahanu Dist. Palghar Construction of Concrete Road at Badapokham Pani Taki to Sagar Gali Marg Road Tal. Dahanu Dist. Palghar STBT to Veti Katkan Pada to Kodhepada Road, Tal. Dahanu, Dist. Palghar Construction of Brahmanwadi to Punjawe near Tample Road Tal. Dahartu Dist. Palghar Strengthening of Road SH-75 to Pardi VR-157 Km. 0/000 to 1/500 Dist. Palghar STBT to Grid Babulpada road Tal. Dahanu Dist. Palghar Construction of NH-8 Main road to Saswand Rond Tal. Dahanu Dist. Palghar Strengthening of Road Jamshet Kamdipada VR-145 Km. 0/000 to 3/000 Tal. Dahanu Dist. Palghar Strengthening of Road Dhamangaon Kompada ODR-7 Km. 0/000 to 2/000 Tal. Dahanu Dist. Palghar Strengthening of Road Khambale Vanai ODR-28 Km. 3/000 to 5/000 Tal. Dahanu Dist. Palghar	Rs. 1560945/- Rs. 1561521/- Rs. 1612093/- Rs. 1612093/- Rs. 1535799/- Rs. 1607434/- Rs. 1992538/- Rs. 2015114/- Rs. 2344377/- Rs. 2359515/- Rs. 2375077/- Rs. 3249625/- Rs. 3955308/- Rs. 3924588/- Rs. 3979285/- Rs. 3947477/- Rs. 5915735/- Rs. 6071959/- Rs. 6326356/- Rs. 7578286/- Rs. 7935060/-	5054 Road and Bridge (04) Trible
37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57	Palghar IConstruction of Road at Matgaon Road to Mahesh Save Wadi 2 Km. Road Tal. Dahanu Dist. Palghar STBT to Peth Main Road to Peth Patilpada Road Tal. Dahanu, Dist. Palghar Construction of Road at Urse Bus Stop to Rivar Road Tal. Dahanu Dist. Palghar Construction of CD work at Sogava Chadhavpada Tel. Dahanu Dist. Palghar Construction of Road at Dehane Patilpada Tal. Dahanu Dist. Palghar Construction of Road at Pale Manpada Tal. Dahanu Dist. Palghar Construction of Road at Pale Manpada Tal. Dahanu Dist. Palghar Construction of Punjawe Shashanbhoomi Road Tal. Dahanu Dist. Palghar Construction of Haladpada Internal Patlipada to Tomipada Road Tal. Dahanu Dist. Palghar Construction of Gangangaon to Barad fort Road, Tal. Dahanu Dist. Palghar Construction of Bridge at Mauje Kainad, Kotbipada, Vadupada & Kadupad Road Tal. Dahanu, Dist. Palghar Construction of Road Nagzari to Bhonaipada road VR-118 Km. 0/000 to 2/000 Tal. Dahanu Dist. Palghar Construction of Concrete Road at Badapokham Pani Taki to Sagar Gali Marg Road Tal. Dahanu Dist. Palghar STBT to Veti Katkan Pada to Kodhepada Road, Tal. Dahanu, Dist. Palghar Construction of Brahmanwadi to Punjawe near Tample Road Tal. Dahartu Dist. Palghar Strenghening of Road SH-75 to Pardi VR-157 Km. 0/000 to 1/500 Dist. Palghar STBT to Grid Babulpada road Tal. Dahanu Dist. Palghar Construction of NH-8 Main road to Saswand Rond Tal. Dahanu Dist. Palghar Strengthening of Road Jamshet Kamdipada VR-145 Km. 0/000 to 3/000 Tal. Dahanu Dist. Palghar Strengthening of Road Dhamangaon Kompada ODR-7 Km. 0/000 to 2/000 Tal. Dahanu Dist. Palghar Construction of Minor Bridge at Tawa Wangarje Murbad Veti Road ODR-33 Km-7/00 Tal. Dahanu	Rs. 1560945/- Rs. 1561521/- Rs. 1612093/- Rs. 1612093/- Rs. 1635799/- Rs. 1607434/- Rs. 1992538/- Rs. 2015114/- Rs. 2344377/- Rs. 2359515/- Rs. 2375077/- Rs. 3249625/- Rs. 3955308/- Rs. 39924588/- Rs. 3979285/- Rs. 5915735/- Rs. 6071959/- Rs. 6326356/- Rs. 7578286/- Rs. 7935060/- Rs. 8061014/-	5054 Road and Bridge (04) Trible
37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58	Palghar IConstruction of Road at Matgaon Road to Mahesh Save Wadi 2 Km. Road Tal. Dahanu Dist. Palghar STBT to Peth Main Road to Peth Patilpada Road Tal. Dahanu, Dist. Palghar Construction of Road at Urse Bus Stop to Rivar Road Tal. Dahanu Dist. Palghar Construction of CD work at Sogava Chadhavpada Tel. Dahanu Dist. Palghar Construction of Road at Dehane Patilpada Tal. Dahanu Dist. Palghar Construction of Road at Pale Manpada Tal. Dahanu Dist. Palghar Construction of Punjawe Shashanbhoomi Road Tal. Dahanu Dist. Palghar Construction of Haladpada Internal Patlipada to Tomipada Road Tal. Dahanu Dist. Palghar Construction of Gangangaon to Barad fort Road, Tal. Dahanu Dist. Palghar Construction of Bridge at Mauje Kainad, Kotbipada, Vadupada & Kadupad Road Tal. Dahanu, Dist. Palghar Construction of Orlad Nagzari to Bhonaipada road VR-118 Km. 0/000 to 2/000 Tal. Dahanu Dist. Palghar Construction of Concrete Road at Badapokham Pani Taki to Sagar Gali Marg Road Tal. Dahanu Dist. Palghar Construction of Concrete Road at Badapokham Pani Taki to Sagar Gali Marg Road Tal. Dahanu Dist. Palghar STBT to Veti Katkan Pada to Kodhepada Road, Tal. Dahanu, Dist. Palghar Construction of Brahmanwadi to Punjawe near Tample Road Tal. Dahartu Dist. Palghar Strengthening of Road SH-75 to Pardi VR-157 Km. 0/000 to 1/500 Dist. Palghar STBT to Grid Babulpada road Tal. Dahanu Dist. Palghar Construction of NH-8 Main road to Saswand Rond Tal. Dahanu Dist. Palghar Strengthening of Road Jamshet Kamdipada VR-145 Km. 0/000 to 3/000 Tal. Dahanu Dist. Palghar Strengthening of Road Dhamangaon Kompada ODR-7 Km. 0/000 to 2/000 Tal. Dahanu Dist. Palghar Strengthening of Road Khambale Vanai ODR-28 Km. 3/000 to 5/000 Tal. Dahanu Dist. Palghar	Rs. 1560945/- Rs. 1561521/- Rs. 1612093/- Rs. 1635799/- Rs. 1607434/- Rs. 1992538/- Rs. 2015114/- Rs. 2344377/- Rs. 2359515/- Rs. 2375077/- Rs. 3249625/- Rs. 3955308/- Rs. 39924588/- Rs. 3979285/- Rs. 5915735/- Rs. 6071959/- Rs. 6326356/- Rs. 7578286/- Rs. 7935060/- Rs. 8061014/- Rs. 7865589/-	Bridge (04) Trible 5054 Road and Bridge (04) Trible

All registered contractor should note. Above E-Tender Available Pate 28/02/2024 to 06/03/2024 Last Date of Submission 06/03/2024 B-Tender Opening Date 07/03/2024

No. P.W.Palghar/Tender/2751 Office of the Executive Engineer P.W. Division, Palghar, Bandhkam Bhavan, Near Dbavle Hospital, Boisar-Palghar Road, Tal. Dist. Palghar-401404.

Sd/-(S. P. Patil) **Executive Engineer** P.W. Division, Palghar

DGIPR 2023-24/8880

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्टुक्शन ऑफ फायनात्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोसेमेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (यानंतर ॲक्ट) अंतर्गत आयआयएफएल होम फायनान्स लिमिटेड (पूर्वी इंडिया इन्फोलाई-हाऊसिंग फायनान्स लि. अशी जात) (आयआयएफएल-एचएफएल) कॉर्पोरेट कार्यालय प्लॉट क्र. ९८, उद्योग विहार, फेज-IV, ग्रगाव - १२२०१५ (हरियाणा) आणि शाखा कार्यालय येथे: सीटीएस क्र होजावन भवनात्वा लि. अना आते (आपआवश्यक्शला-च्यक्शला) कानाट कावावच स्वाटक क्षेत्र । अञ्चान वहत, क्ष्मान, तुरावि - १८२०१८ (हारामा) आगा आप कावावच स्वाटक कर १४१०१/ हो के, नाताची नगर, कालिका माता मंदिर जवळ, रसा मबला, विखबड, पुणै-४१९०३३/ इसा मजला, ओबेरॉय वेंबर्स, गव्हरमेंट मिल्क किमासोर, जालता रोड, औरांगाबाद-४३१००३ कडे गहाण स्थावर मिळकतीची विक्री. ज्याअर्थी आवश्यक्रएल-एचएफ्एल चा प्राधिकृत अधिकाऱ्यांनी (एओ) आवआयएफ्एल-एफ्एल ची थकवाकी वसुल करण्यासाठी 'जे आहे जे आहे जसे आहे तत्वाने आणि विना अवलंब तत्वाने' तिच्या विक्रीच्या हक्षासह खालील कर्ज खाते/प्रास्पेबट क्र. मधील अंकृटच्या कलम् १३(२) अंतर्गत जारी सुचनेला अनुसरून खालील मिळकत/तींचा कब्जा

कर्जदार/ सह-कर्जदार/ हमीदार	मागणी सूचना तारीख आणि रक्कम		स्थावर मिळकत/ तारण मत्तेचे वर्णन	प्रत्यक्ष कञ्जाची तारीख	राखीव किंमत
 श्री. मनोज रमेशचंद गुप्ता श्रीमती सुमन मनोज गुप्ता (प्रोस्पेक्ट नं. ७७९३२१) 	२१-मार्च-२०२२ इ. ९,८५,९००/ - (रुपये नक लाख पंच्योएंशी हजार नकशे फक्त) बोली वाढीय रक्कम इ. २०,०००/ - (रुपये वीस हजार फक्त)	मोजमापित चाकण, पुणे	सी२-७२०, ७वा मजला, बिल्डिंग क्र. सी२, १४.५९ चौ.मीटर्स, एक्झविंया आवफेल सटी, ४४.९५०, महाराष्ट्र, भारत धारक मिळकतीचे सर्व ग विभाग. (बीयुए-२३६ चौ.फूट.)	०९ जानेवरी २०२३ तारखेनुसार एकूण थकबाकी दि. ०५-फेब्रु. – २०२४ रु. १५,३६,०३२/ – (रुपये पंधरा लाख छत्तीस हजार बत्तीस फक्त)	ह. ४,५०,०००/- (रुपये चा लाख पनास हजार फक्त) इसारा अनामत रक्कम (इअर ह. ४५,०००/- (रुपये पंचेचाळीस हजार फक्त)
 श्री. नितीन सुर्यकांत फाल्ले श्रीमती मनीषा रामभाऊ कातके (प्रोस्पेक्ट नं. ८१०८८८) 	३० जुलै २०२२ आणि इ. १०,४२,४४५/ – (इपये दहा लाख बेचाळीस इतार चारो पंचेचाळीस फका) बोली वाढीच रक्कम् इ. २०,०००/ – (इपये वीस हजार फक्क)	१५२/६/१ आयफेल सि मिळकतीचे	४११, ४था मजला, नविन गट क्र. १५५/७/१२३, बिल्डिंग क्र. सी२, एक्झर्बिया टी. वाकण, पुणे, ४४६५०३, महाराष्ट्र, भारत धारक सर्वे ते भाग आणि विभाग. अप क्षेत्र मोजमापित २३६ खी.फूट.)	२३ मार्च२०२३ तारखेनुसार एकूण थकबाकी दि. ०५-फब्रू २०२४ ह. १६,३४,३४८/- (रुपये सोळा लाख चौतीस हजार तीनशे अट्ठेचाळीस फक्त)	रु. ४,५०,०००/ – (रुपये चार लाख पत्रास हजार फक्त) इसारा अनामत रक्कम (इअर) रु. ४५,०००/ – (रुपये पंचेचाळीस हजार फक्त)
 श्री. दिनेश टिकाराम विश्वकर्मा श्रीमती सरस्वती दिनेश विश्वकार्मा (प्रोस्पेक्ट नं. आयएल१००१३७४) 	१४ सप्टेंबर २०२२ आणि इ. १०,४४,५४८/ – (रुपये दहा लाख चव्येचाळीस हजार पाचशे अट्टेचाळीस फका बोली चाढीच रक्कम् इ. २०,०००/ – (रुपये वीस हजार फक्त)	बिल्टअप व चाकण, पुणे ते भाग आणि	सी२-२०२, क्षेत्र मोजमापित २३६ चौ.फूट सुपर इंत्र, बिल्डिंग सी-२, एक्झर्बिया आयफेल सिटी , ४९०५०१, महाराष्ट्र, भारत धारक मिळकतीचे सर्व ग विभाग. मोजमापित १५७ चौ.फूट.)	०४ जुलै २०२३ तारखेनुसार एक्एण थकबाकी दि. ०५ -फेब्रु २०२४ रु. १३.६७,०७७/ - (रुपये तेरा लाख सदुसष्ट हजार सत्याहत्तर फक्त)	रु. ४,५०,०००/ - (रुपये चाम लाख पत्रास हजार फक्त) इसारा अनामत रक्कम (इअर) रु. ४५,०००/- (रुपये पंचेबाळीस हजार फक्त)
 श्री. कुणाल काले श्रीमती पुष्पा आनंद गायकवाड एस के ईन्टरप्रयङ्गेस (प्रोस्पेक्ट नं. आयएल१०१४७१४३) 	२४ मार्च २०२२ क. १६,५१,४९६ / – (भये सोळा लाख एकावत्र हजार चारशे शहाण्यव फक्त) बोली वाढीव रक्कम् क. २०,००० / – (भये बीस हजार फक्त)	मोजमापित रोड, औरंगा भाग आणि	. ३३, तळ + १ मजला, नारावण सृष्टी २, चर्टई क्षेत्र ४१.८६ वी.मीटर्स, गट क्र. ०८, शेंद्र बान वालना बाद, महाराष्ट्र-४३९०९ धारक मिळकतीचे सर्व ते विभाग. (बिल्टअप क्षेत्र मोजमापित: ४९० पर बिल्टअप क्षेत्र मोजमापित: ५८५ ची.फूट.)	१८ ऑगस्ट २०२३ तारखेनुसार एकूण थकबाकी दि. ०५-फेन्नु २०२४ रु. २२,५५,४२७/- (रुपये बावीस लाख पंचावत्र हजार चारशे सत्तावीस फकत)	ह. ९,००,०००/- (रुपये नऊ लाख फक्त) इसारा अनामत रक्कम (इअर) ह. ९०,०००/- (रुपये नव्बद हजार फक्त)
	मत्तेची तपासणीची तारीख : i–२०२४ स. ११०० ते द. १४००		इअर शेवटची तारीख १५-मार्च-२०२४ सायं. ५ पर्यंत	ई-लिलावार्च १८-मार्च-२०२४ १	

प्रदानाचे माध्यम : ईअरचे प्रदान मात्र ऑनलाईन पद्धतीने करावे. प्रदानासाठी तुम्ही https://www.iiflonehome.com ला भेट द्यावी आणि मिळकतीकरीता मात्र उपलब्ध लिंक द्वारे प्रदान करावे टींप: प्रत्येक मिळकत/तारण मनेकरतिता प्रदान लिंक नेवांगळी आहे. तुन्हीं बाहीर लिलाबाद्वार देनहीं छाँदी करणवाब इच्छुक मिळकत/तारण मनेकरित वापरा असत्याची छात्री करावी. यशस्त्री बोलीवरील सर्व थकबाकी देव आरटीबीएस/एनईएफटी मार्फत करणे आवश्यक आहे. खात्याचा तपशील खालीलप्रमाणेः ए) खात्याचे नाव : आयआयएफएल होम फायनान्स लि., बी) बँकेचे नाव : स्टॅण्डर्ड चार्टर्ड बँक, सी) खाते क्र.: प्रस्पिक्ट क्र. द्वारे १९०२८७९xxxxx, डी) आयएफएससी कोड : SCBL0036001, इ) बँक पत्ता: स्टॅण्डर्ड चार्टर्ड बँक, १० एम.जी. रोड, फोर्ट, मुंबई-४०००९१.

- अटी आणि शर्ती:-ई-लिलाबात सहमागी होण्याकरिता इच्छक बोलीदारांनी सेवा प्रवटादार https://www.iiflonehome.com/ त्यांचा तपशील नोंद्रविणे आणि लॉगईन अकाऊंट, लॉगईन आयडी आणि पासवर्ड तया २--ाउताचात करूमार हाण्याकारता रुच्छुक बालादारमा स्वा पुरवज्ञाद mttps://www.iiflonehome.com/ त्याचा तथावात नात्रका आगाल गात्रका आवात आगाण प्रस्वह तया करणे आवश्यक को, रुच्छुक बोलोदानी वरित नमूद वाजा कार्यात्वात इस्ताता प्रदाना वार्थाक केवासमी आणि में कार्डच्या प्रतिक त्याचा मार्थाक केवासमी आणि में कार्डच्या प्रतिक त्याचा प्राचित व्याचा कार्यात्वाच अध्यक्त आहे. अर बोली लिलावाच्या समाप्तीच्या वेळेच्या अंतिम ५ मिनिटांमप्ये केत्यास, समाप्तीचा वेळ
- यशस्त्री बोलीदारांनी एओ यांनी बोली मुर्च स्विकारल्यापासून २४ तासात (इअर समायोजित केल्यानंतर) बोली रकमेच्या २५% आणि बोली रकमेच्या उर्वरित ७५% तारण धनकॉनी विक्री निश्चित केल्याच्या तारखेपासून १५ दिवसांत जमा करणे आवश्यक आहे. सर्व जमा आणि प्रदान हे प्रदानाच्या विहित माध्यमाने करायचे आहे. छरेदीदराने सेस, प्रयोज्य मुदांक शुल्क आणि कोणतीही अन्य वैधानिक थकबाकी किंवा इतर थकबाकी जसे की पालिका कर, वीज प्रभार, जमीन आणि मिळकतीशी संबंधित सर्व कर आणि ट्रासह इतर
- अनुपांगिक खर्च, प्रभार भरावचे आहेत. बोलीदारांगा ई-लिलाब विक्री प्रक्रियेत भाग घेण्यासाठी त्यांची बोली सादर करण्यापूर्वी लिलाव विक्री आणि लिलाव अर्जच्या तपशिलवार अटी आणि शर्तीकरिता वेबसाईट https://www.illonehome.com.willh.com/home-loans/properties-for-auction मार्फत जाण्याचा सह्य देण्यात वेत आहे. तपशील, पदत प्रक्रिया आणि ई-लिलावायरील ऑनलाईन प्रशिक्षणाकरिता बोलीदार सेया पुरवठादार ई-मेल आयडी : auction.ht@iifl.com, सपोर्ट हेल्पलाईन नंबर : @1800 2672
- मिळकतीचा तपशील, मिळकतीचे निरिक्षण आणि ऑनलाईन बोली इ. च्या संबंधित कोणत्याही शंकेकरीता आयआयएफएल एचएफएल टोल फ्री क्र. १८०० २६७२ ४९९ येथे स.९.३०
- वा. ते १८:०० वा. रोजी सोमवार ते शुक्रवार दरस्वान संपर्क किंवा ईमेल: auction.hl@iifi.com येथे ईमेलट्वारे संपर्क करू शकतात. वरील सदर कर्जदारांना ७ दिवसांत प्रत्यक्ष कब्जा घेतेवेळी तारण मनेमध्ये असलेल्या घरगुती वस्तु घेवून जण्यासाठी सुचना याद्वारे देण्यात येत आहे. अन्यथा आयआयएफएल-एचएफएल
- नता कर कर्याताम (स्वत्या अस्य क्यान प्रवच्या प्राप्त नामन अस्यात्य प्रयुक्त प्राप्ता प्रयुक्त प्राप्ता प्रयोग प परिस्थिति मिळकतीच्या कुक्तानीसाठी जवाबदार राह्यार गाही. पुढे कर्जदारांना याद्वारे सूचना देण्यात येते की, जर त्यांनी सदर वस्तु घेवून जाण्यास कसूर केली तर वरील सदर वस्तु कायद्यानुसार विकण्यात येतील
- वरील विहित वेळेत यशस्त्री बोलीदार/लिलाव खरेदीदाराने कोणत्याही टप्प्यावर प्रदानात कसर केली तर विक्री रह करण्यात येईल आणि अगोदर जमा केलेली रक्कम (इअर समाविष्टीत) जम करण्यात येईल
- १९. पर्ता त्राह्म अच्छा अस्ति आरोहा (राता) खानुकारा कानासह ट्रान्यस्य अन्यात कर्युः स्थान (नक्कार्यः करनाय व्यव आणि मिककत पुन्त विक्रीमादी विकास विकास क्षेत्रकार करनाय करनाय करनाय करनाय व्यवक्राण प्रदेश करनाय व्यवक्राण करन ११. एओ यांनी कोणतेही कारण न देता निवदा/लिलावाच्या अटी आणि शर्ती बदलणे किंवा पुडे ढकलणे/रह करण्याचा हक राखून ठेवला आहे. निवदा/लिलावाच्या अटी आणि शर्ती बदलणे किंवा पुडे ढकलणे/रह करण्याचा हक राखून ठेवला आहे. निवदा/लिलावाच्या अटी आणि शर्ती बदलणे किंवा पुडे ढकलणे/रह करण्याचा हक राखून ठेवला आहे. निवदा/लिलावाच्या अटी आणि शर्ती बदलणे किंवा पुडे ढकलणे/रह करण्याचा हक राखून ठेवला आहे. निवदा/लिलावाच्या अटी आणि शर्ती बदलणे किंवा पुडे ढकलणे/रह करण्याचा हक राखून ठेवला आहे. निवदा/लिलावाच्या अटी आणि शर्ती बदलणे किंवा पुडे ढकलणे/रह करण्याचा हक राखून ठेवला आहे. एचएफएच्या एओचा निर्णय अंतिम राहील.

सरफैसी ॲक्ट, २००२ च्या नियम ९ उप-नियम (१) अन्वये १५ दिवसांची विक्री सुचना कर्वदारांना निविदा/लिलावाच्या तारखेपूर्वी तारखेपर्यंत व्याज आणि अनुषांगिक खर्चासह वरील नमूद रक्कम चुकती करण्यासाठी याद्वारे सूचीत करण्यात येत आहे, कसूर केल्यास मिळकतीच्या लिलाव/विक्री करण्या येईल आणि उर्वेरित थकवाकी काही असल्यास व्याज आणि खर्चासह वसुल करण्यात येईल.

ठिकाणः पुणे/औरंगाबाद, दिनांकः २९-फेब्रू.-२०२४

....याचिकाकर्ते/आर्थिक कर्जदार्व विरुद्ध ... प्रतिवादी/कॉर्पोरेट कर्जदार

सॅवियर एनर्जी लि. . राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण (एनसीएलटी) मुंबई पीठ, न्यायालय-IV येथील पीठासीन यांचे आदेश दिनांक १३ फेब्रुवारी २०२४ अंतर्गत क् अनु जगमोहन सिंग - माननीय सदस्य (तांत्रिक) आणि श्री किशोर वेमुलापल्ली - माननीय सदस्य (न्यायिक) यांचे द्वारे जारी निर्देशांच्या अनुपालनेत याद्वारे जाहीर सूचना देण्यात येत आहे. त्यानुसार, प्रतिवादी कंपनी, प्रतिवादी कंपनी यांचे . संचालक आणि प्रतिवादी कंपनी यांचे व्यवस्थापन अंतर्गत महत्वपूर्ण व्यक्तींना याद्वारे सूचना देण्यात येत आहे आणि कळविण्यात येत आहे की याचिकाकर्ता "मॅस्कॉट कॅपिटल ॲण्ड मार्केटिंग प्रा लि." यांचे द्वारे प्रतिवादी कंपनी "सॅवियर एनर्जी ति." यांचे विरुद्ध माननीय एनसीएलटी, मुंबई पीठ यांचे समक्ष, इंसोल्व्हेंसी ॲण्ड बॅंकरप्सी कोड २०१६ चे कलम ७ अंतर्गत कंपनी याचिका (आयबी) क्र ४४२६/एमबी-IV/२०१९ बाबतीत पुनर्सचयित कंपनी याचिका (आयबी) क. १० (एमबी), वर्ष २०२३ क. धारक याचिका दाखल केली आहे. याचिकाकर्ता यांनी प्राथमिक स्वख्पात मुख्यत्वाने प्रतिवादी कंपनी ज्यांचे नोंदणीकृत कार्यालय एमआयडीसी, महापे, नवी मुंबई - ४०० ७०९ महाराष्ट्र येथे आहे, यांचे विरुद्ध कॉर्पोरेट इंसोल्व्हेंसी

जाहीर सूचना

राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण, मुंबर् पीठ यांचे समक्ष, कंपनी याचिका (आयबी) क्र

४४२६/एमबी-١٧/२०१९ संबंधित पुनर्सचयित

कंपनी याचिका (आयबी) क. १० (एमबी), वर्ष

मॅस्कॉट कॅपिटल ॲण्ड मार्केटिंग प्रा. लि. :

२०२३ यांचे दरम्यान प्रकरणामध्ये

प्रतिवादी कंपनी सदरच्या सुनावणीकरिता आपले वकील किंवा कोणत्याही अधिकृत व्यक्तीच्या माध्यमाने आपली बाजू मांडू शकतात आणि आपली हजेरी नींदव् शकतात. असे न केल्यास वरील नमूद प्रकरण हे एकपक्षीय सुनावणी करून निकाली काढण्यात येईल. सदर याचिकेवर सुनावणी करण्यासाठी सुनावणीची पुढील तारीख २६ मार्च २०२४ सकाळी १०:३० वाजता किंवा त्यानंतर

रिजॉल्यूशन प्रोसेस सुरू करण्यासाठी प्रार्थना केली

सदर याचिकेची छायांकित प्रत ही याचिकाकत यांचे वकीलांशी संपर्क केल्यावर प्रतिवादी कंपनी यांचे अधिकृत व्यक्ती किंवा त्यांचे कायदेशीर प्रतिनिधी यांना पुरवण्यात येईल

स्थान : मुंबई दिनांक : २८ फेब्रुवारी २०२४ सही/-

वायएनझेंड लीगल

याचिकाकर्ता यांचेसाठी ॲडव्होकेट्स पत्ता : २११, ओपल स्क्वॅअर, वागळे ईस्टेट, एस जी. बर्वे रोड, ठाणे - ४०० ६०४

ईमेल : litigation@ynzgroup.co.in

वैंक ऑफ़ बड़ीदा Bank of Baroda ्रे विजया VIJAYA **È** DENA

रिजनल स्टेस्ड ॲसेट्स रिकव्हरी ब्रांच, देना बँक बिल्डिंग, १ला मजला, १७-बी, हॉर्निमन सर्कल,फोर्ट, मुंबई-४००००१. फोन: ०२२-६८२६००६१/६२, ईमेल: sarmms@bankofbaroda.co.in

सही / - प्राधिकत अधिकारी, आयआयएफएल होम फायनान्स लिमिटेड

जोडपत्र IV-ए, ॥−ए [नियम ८(६) आणि ६(२) तरतुदी ृ जंगम आणि स्थावर मिळकतींच्या विक्रीकरिता विक्री सूचना

सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरीटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८(६) अन्वये स्थावर मिळकतीच्या विक्रीसाठीची ई-लिलाव विक्री सचना.

याद्वारे सामान्य जनता आणि विशेषतः कर्जदार, गहाणदार आणि हमीदार यांना सूचना देण्यात येते की, खालील नमूद स्थावर मिळकती या तारण धनकोंकडे गहाण/प्रभारीत आहेत, ज्यांचा कब्जा बँक ऑफ बडोदा, तारण धनकोंच्य प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतला आहे, त्या खालील नमुद खात्यांमधील देयाच्या वसुलीकरीता ''जे आहे जेथे आहे'', ''जे आहे जसे आहे' आणि ''जे काही आहे तेथे आहे'' तत्त्वाने विकण्यात येणार आहेत. कर्जदार/गहाणदार/हमीदार/तारण मत्ता/थकबाकी/राखीव किंमत/ई-लिलावाची तारीख आणि वेळ. इअर आणि बोली वाढविण्याच्या रकमेचा तपशिल खाली नमुद केलेला आहे

	The third entitle and the mind a sur-	1111/4 101011111111111111111111111111111	,			tii -ii(i	
अ./	कर्जदार/संचालक आणि हमीदारांचे नाव	स्थावर मिळकतीचे वर्णन च्यासह	एकूण	१. ई लिलावाची	(१) राखीव किंमत	१. इअर भरणा खाते क्र.	१. कब्जाची स्थिती
संच	आणि पत्ता	काही असल्यास ज्ञात भार	थकबाकी	तारीख	व	२. आयएफएससी कोड	(अन्वयिक / प्रत्यक्ष)
娕 .				२. ई-लिलावाची	(२) मिळकतीची	३. बँक ऑफ बडोदा	२. मिळकतीच्या
				वेळ	इअर रक्कम	शाखा	निरीक्षणाची तारीख
				३. बोली सदर	३) बोली		३. वेळ
				करण्याची अंतिम	वाढविण्याची रक्कम		४. तपासणी अधिकार्र
				तारीख आणि वेळ	(सर्व लाखांत)		तपशील
१	मे. अवनील इलेक्ट्रिकल्स प्रा.लि.	६/८, जांभूळवाडी, काळबादेवी रोड,	₹.	१) ०५-०४-२०२४	१) ४०,२१,०००/-	१. ६००४००१५१८१२१९	१. प्रत्यक्ष
	नोंदणीकृत कार्यालय क्र.३, १ला मजला, मूस	सी.एस. क्र.१२ चे भुलेश्वर विभाग,	4४,७४,१२३.२५	२) १३:०० ते दु. १५:	२) ४,०२,१००/-	२. BARB0SARMMS	२. २७-०३-२०२४
	बिल्डिंग, एडवर्ड सिनेमा जवळ, काळबादेवी रोड,	मुंबई-४००००२ येथे स्थित द्वारका	+	०० वा.	३) ५०,०००/-	(पाचवे अक्षर शून्य)	३. स. ११.०० ते
	मुंबई-४००००२	आशिष अशा ज्ञात बिल्डिंग, तळ		3) 08-08-7078		३. आरओएसएआरबी,	दु. १.००
	बी) श्री. मिलन अरविंद कुमार भट्ट	मजला आणि पहिला मजला चे	लावलेले व्याज	पर्यंत १७:०० वा.		मुंबई खात्याचे नाव :	४. उपेंद्र राम
	फ्लॅट क्र.७, प्लॉट क्र.२७३, कीन लॉन, सीएचएस	कार्यालय प्रीमेसेस असलेले प्रीमेसेस	१/१०/२०१८			न्यू इंटरमिडियरी ओबीडी	मोबा : ९७०२७६७९२९
	लि, शेर-ई पंजाब सोसायटी, अंधेरी पूर्व-४०००९३.	क्र.२, चटई क्षेत्र मोजमापित २५९	पासून त्यावरील				
	सी) श्री. अवि मिलन भट्ट	चौरर्स फीट किंवा सुमारे मेझानाइन	इतर प्रभार				
	फ्लॅट क्र.७, प्लॉट क्र.२७३, कीन लॉन, सीएचएस	मजला म्हणजे च्या पायऱ्या दरम्यान					
	लि, शेर-ई पंजाब सोसायटी, अंधेरी पूर्व-४०००९३.	मिड-जमिन					
		बँकेला ज्ञात भार: शून्य					
٦.	मे. चौधरी मेटल इंडस्ट्रीज	फ्लॅट क्र.६०६, सहावा मजला, ए	₹.	१) ०५-०४-२०२४	१) २३,९०,०००/-	१. ६००४००१५१८१२१९	१. प्रत्यक्ष
	मालक: श्री. अब्दुल मोमीन नजरूल्ला चौधरी	विंग, मोमाई रेसिडेन्सी, स्टार कॉलनी,	३५२.३४ लाख	२) १३:०० ते दु. १५:	२) २,३९,०००/-	R. BARBOSARMMS	2. 02-08-2028
	शॉप क्र.२, पंचशील बिल्डिंग, गफूर खान इस्टेट,	मानपाडा क्रॉस रोड, डोंबिवली (पू),	२६-०९-२०२३	०० वा.	३) ५०,०००/-	(पाचवे अक्षर शून्य)	३. स. ११.०० ते
	एलबीएस मार्ग, कुर्ला पश्चिम, मुंबई-४०००७०	तालुका-कल्याण, ठाणे-४२११०१	रोजीस	3) 08-08-7078		३. आरओएसएआरबी,	दु. १.००
		श्री. अब्दुल एम. चौधरी यांच्या	अधिक न	पर्यंत १७:०० वा.		मुंबई खात्याचे नाव :	४. नवीने कुमार
		मालकीचे असलेले बिल्ट अप क्षेत्र चे	लावलेले व्याज			न्यू इंटरमिडियरी ओबीडी	मोबा : ८४८५८६०४२६
		५८० चौ.फीट.	आणि				
		बँकेला ज्ञात भार: शून्य	१८.०५.२०२२				
			पासून त्यावरील				
			इतर प्रभार				

विक्रीच्या तपशिलवार अटी आणि शर्तीकरिता कृपया https://www.bankofbaroda.in/e-auction.htm आणि https://bob.auctiontiger.net/EPROC/ मध्ये दिलेल्या लिंकचा संदर्भ घ्यावा . तसेच प्रस्तावित बोलीदारां प्राधिकृत अधिकाऱ्यांशी दुर क्र. ०२२–६८२६००५९/६०/६१/६२ मोबाईल क्र. ९८३४८००३३५ / ७२८२९७६१२८ यावर संपर्क साधावा

दिनांक : २८.०२.२०२४ ठिकाण : मुंबई

ठिकाण: नोएडा

तारीख: २८ फेब्रुवारी २०२४




सही / प्राधिकृत अधिकार्र

जीई पाँवर इंडिया लिमिटेड

सीआयएन: एलं७४१४०एमएच१९९२पीएलसी०६८३७९

टिप: खरेदीदारांना स्थावर मिळकतींच्या संबंधित लागू कर, जीएसटी भरावी लागेल

नोंदणीकृत कार्यालय: रंगस मॅग्नम बिझनेस सेंटर्स, ११ वा मजला, प्लॉटिना, ब्लॉक जी, प्लॉट सी-५९, बीकेसी, वांद्रे (ई), मुंबई, महाराष्ट्र ४०००५१ **द्रध्वनी क्रमांक:** +९१ २२ ६८८४१७४१/ +९१ ०१२० ५०११०११ वेबसाइट: www.ge.com/in/ge-power-india-limited



सदस्यांना सूचना

पोस्टल बॅलेट, रिमोट ई-व्होटिंग आणि इतर संबंधित माहिती

- १.) याद्रारे सचना देण्यात येत आहे की दिनांक ०६ फेब्रुवारी २०२४ च्या पोस्टल बॅलट सचनेमध्ये नमद केलेले ठराव जी ई पॉवर इंडिया लिमिटेड ("कंपनी") च्या सदस्यांनी पोस्टल बॅलेटद्वारे, केवळ रिमोट ई-मतदान प्रक्रिया ("**ई-मतदान**") द्वारा संमत करण्याचे प्रस्तावित आहे ज्या सदस्यांचा ई-मेल आयडी पत्ता कंपनी / केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेड (''केफिन टेक्''), कंपनीचे रजिस्टार आणि टान्सफर एजंट / डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स यांच्याकडे कट ऑफ डेट असलेल्या, शुक्रवार, २३ फेब्रुवारी, २०२४ नोंदणीकृत आहे अशा सदस्यांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने सूचना पाठवण्यात आली आहे, कंपनीने बुधवार, २८ फेब्रुवारी, २०२४ रोजी पोस्टेल बॅलेट सूचना इलेक्ट्रॉनिक पाठवण्याचे काम पूर्ण केले आहे.
- पोस्टल बॅलेट नोटीस कंपनीच्या वेबसाइटवर : https://www.ge.com/in/ge-power- india-limited आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com आणि www.nseindia.com या वेबसाइटवर आणि केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेड ("केफिन टेक"), च्या वेबसाइटवर : https://evoting.kfintech.com वर उपलब्ध आहे. ज्या सदस्यांना पोस्टल बॅलेट नोटीस प्राप्त होत नाही ते वर नमृद केलेल्या वेबसाइटवरून ती डाउनलोड करू शकतात
- ३. कायद्याच्या कलम १०२ नुसार सूचना आणि स्टेटमेंटमध्ये संदर्भित केलेली महत्त्वाची कागद्पत्रे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात ये तपासणीसाठी उपलब्ध असतील. अशा कागदपत्रांची तपासणी करू इच्छिणारे सदस्य in.investor-relations@ge.com वर ई-मेल पाठव शकतात.
- ४. कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०८ च्या तरत्त्दीं सहवाचता, कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ (वेळोवेळी सुधारित केल्यानुसार) च्या नियम २० इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया ने जारी केलेल्या सर्वसाधारण सभावरील सेक्रेटरीयल स्टॅंडर्ड (एसएस-२) आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंटस) रेग्युलेशन, २०१५ चे नियमन ४४. सहवाचता कायद्याच्या इतर लाग तरतदीं नसार. कंपनी तिच्या सदस्यांना मतदानाचा हक्क बजावण्याची सविधा प्रदान करण्यात आनंद होत आहे. केफिन टेक द्वारे प्रदान केलेल्या रिमोट ई-व्होटिंग सुविधेद्वारे कामकाज इलेक्ट्रॉनिक माध्यमातून (''रिमोट ई-
- रिमोट ई-मतदान कालावधी गुरूवार, २९ फेब्रुवारी, २०२४ रोजी भारतीय प्रमाणनेळेनुसार सकाळी ९:०० वा. सुरू होईल आणि शुक्रवार, २९ मार्च, २०२४ रोजी भारतीय प्रमाणनेळेनुसार संध्याकाळी ५.०० वा. संपेल. उपरोक्त कालावधीनंतर ई-व्होटिंग मॉड्यूल अक्षम केले जाईल
- ज्या व्यक्तीचे नाव सदस्य/लाभार्थी मालकांच्या नोंदणीमध्ये कट ऑफ तारखेला म्हणजेच शुक्रवार, २३ फेब्रुवारी, २०२४ रोजी दिसते ती रिमोट ई-व्होटिंगची सुविधा घेण्यास पात्र असेल. सभासद/ लाभार्थी मालकाचे (इलेक्ट्रॉनिक शेअरहोर्लिंडगच्या बाबतीत) मतदानाचे अधिकार हे कट-ऑफ तारखेला कंपनीच्या पेड-अप इकिटी शेअर कॅपिटलमधील त्याच्या/तिच्या/त्यांच्या शेअरहोलिंडगच्या प्रमाणात असतील. कट-ऑफ तारखेनंतर सदस्य होणाऱ्या व्यक्तीने ही सूचना केवळ माहितीच्या उद्देशाने हाताळली पाहिजे.
- डिमटेरिअलाइज्ड मोड, फिजिकल मोडमध्ये शेअर्स धारण केलेल्या सदस्यांनी आणि ज्या सदस्यांनी त्यांचा ईमेल पत्ता नोंदवला नाही अशा सदस्यांनी ई-मतदान करण्याची पद्धत पोस्टल बॅलेट सुचनेमध्ये प्रदान केली आहे. सदस्यांनी त्याचा संदर्भ घ्यावा ही विनंती
- ८. सेबी/एचओ/एमआयआरएसडी/पीओडी-१/पी/सीआयआर/२०२३/१९३ दिनांक २७ डिसेंबर, २०२३ च्या परिपत्रक नुसार डिमॅट खात्यासाठी नामांकन निवड सादर करण्याची अंतिम तारीख ३० जून, २०२४ पर्यंत वाढवली. त्यानुसार तुम्ही कृपया तुमच्या पसंतीचे नामांकन करावे. सेबी ने पॅन, केवायसी, नामांकन तपशील, बँक तपशील, आणि नमुना स्वाक्षरी भौतिक स्वरूपात शेअर्स धारण केलेल्या सर्व भागधारकांसाठी नमना स्वाक्षरी आणि आधार क्रमांकासह पॅन अनिवार्य लिंक करणे. संबंधित फॉर्मच्या स्वरूपांसह उपरोक्त परिपत्रकाची प्रत कंपनीच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे जसे की : www.ge.com/in/ge-power-india-limit-
- ठराव, मंजूर झाल्यास, ई-मतदानाच्या शेवटच्या तारखेला म्हणजे शुक्रवार, २९ मार्च, २०२४ रोजी पास झाल्याचे मानले जाईल. ई-मतदानाचे निकाल रिववार, ३२ मार्च, २०२४ रोजी किंवा त्यापूर्वी जाहीर केले जातील. कंपनीची वेबसाइट www.ge.com/in/ge-power-india limited वर प्रदर्शित केले जातील आणि स्टॉक एक्स्चेंज आणि नॅशनल सिक्यरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड आणि सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड आणि केफिनटेक यांना कळविले जातील.
- १०. कोणत्याही प्रश्नांच्या बाबतीत, कृपया केफिनटेकच्या वेबसाइट : https://evoting.kfintech.com वर उपलब्ध असलेल्या मदत आणि एफएकयू विभागाला भेट द्या. रिमोट ई-व्होटिंगशी संबंधित कोणत्याही तक्रारींसाठी, कृपया केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेड,सेलेनियम टॉवर बी, प्लॉट क्रमांक ३१ आणि ३२,फायनानशीअल डिस्ट्रिक्ट , नानकरामगुडा, सेरिलिंगमपछ्ली मंडळ,हैदराबाद ५०००३२ येथे evoting.kfintech.com वर विचारावे, टोल फ्री क्रमांक १८०० ३०९ ४००१ वर संपर्क साधा.

जीई पॉवर इंडिया लिमिटेडसाठी संचालक मंडळाच्या आदेशानुसार

The spirit of Mumbai is now 95 years old!

FREE PRESS JOURNAL www.freepressjournal.in

ननतेला कळविण्यात येते की ह्या वृत्तपत्रात दिनांव ८-२-२०२४ रोजी दिवंगत गलाबराई महाशंकर त्रिवेर्द आणि नलिनी गुगलाबराई महाशंकर त्रिवेदी यांच्य जंगम आणि स्थावर मालमत्तेच्या प्रसिध्द जाहीर सूचन मधे कायदेशीर वारसदार आणि कायदेशीर प्रतिनिधी आणि उत्तराधिकारीचा ३ऱ्या नावात श्रीमती पूजा मिलन शेख ऐवजी श्रीमती पूजा मिलन शाह असे वाचावे. अन्य सर्व माहिती जसे आहे तसे राहील.

सतीश कुमार उपाध्याय

शेअर सर्टिफिकेट हरविले शेअर सर्टिफिकेट क्रमांक

०२२, मेंबर्स, ५ शेअर क्र. १०६ ते ११० असा आहे. सदर विषयीच्या हरवलेल्याची तक्रार एमएचबी पो. ठाणे येथे केली आहे. सदरचे शेअर सर्टिफिकेट कोणाला आढळल्यास त्यांनी भ्रमणध्वनी क्रमांक ९७६९०९७७०६ वर संपर्क साधावा.

CÁPRI GLOBAL HOUSING FINANCE LIMITED

कॅप्री ग्लोबल हाऊसिंग फायनान्स लिमिटेड

नोंदणीकृत आणि कॉर्पोरेट कार्याल्य: ५०२, टॉवर-ए, पेनिन्सुला बिझनेस पार्क, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल, मुंबई-४०००१३ सर्कल कार्यालय: ९-बी, २रा मजला, पुसा रोड, राजिंदर प्लेस, नवी दिल्ली - ११००६०

जोडपत्र-IV-ए (नियम ८ (६) आणि ९(१) करिता परंतुका पहा) स्थावर मिळकतींच्या विक्रीसाठी विक्री सूचना

सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८(६) आणि ९(१) ला परंतुका सहवाचता सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रवशन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अंतर्गत स्थावर मत्तांच्या विक्रीसाठी ई-लिलाव विक्री सूचना. सर्वसामान्य जनता आणि विशेष करून कर्जदार आणि जामीनदार यांना याद्वारे सूचना देण्यात येते की, खालील वर्णिलेली स्थावर मिळकत ही तारण धनकोंकडे गहाण/प्रभारित आहे, जिचा अन्वयीक/प्रत्यक्ष कब्जा कॅप्री ग्लोबल हाऊसिंग फायनान्स लिमिटेड, तारण धनकोंच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतला आहे, ती खालील कर्जदारांकडून कॅप्री ग्लोबल हाऊसिंग फायनान्स लिमिटेड, तारण धनको यांना येणे असलेल्या खालील नमूद रकमेच्या वसुलीसाठी खालील नमूद तारखांना ''जे आहे जेथे आहे'', ''जे आहे जसे आहे'' आणि ''जे काही आहे तेथे आहे'' तत्त्वाने विकण्यात येणार आहे. राखीव किंमत, इअर रक्कम व मिळकतीचे तपशील खालीलप्रमाणे:

आह तथ उ	मार्ह राखान विकल्पात येगार आहे. राखाव किनत, इञ	तर रवकान व निळकाताच तक्साता खालालात्रमान.		
अ.	१. कर्जदारांचे नाव	गहाण मिळकतीचे	१. ई-लिलावाची तारीख आणि वेळ	१. राखीव किंमत
鋉.	२. थकबाकी रक्कम	वर्णन	२. इअर सादरीकरणाची अंतिम तारीख	२. मिळकतीची इअर
۶.	१. श्री. प्रविण ज्ञानेश्वर सरवदे (कर्जदार)	फ्लॅट क्र. १०४, मोजमापित ५८.५५ चौ.मीटर्स,	३. मिळकतीच्या निरिक्षणाची तारीख व	३. वाढीची रक्कम
	२. सौ. किरण प्रविण सरवदे (सह-कर्जदार)	१ला मजला, डफोडिल्स एनक्लेव्ह, विंग बी,	वेळ	राखीव किंमत: रु. १०,२०,०००/-
	कर्ज खाते क्र.	स.क्र. २१/२/१/१/२/१, केशव नगर, मुंडवा,	१. ई-लिलावाची तारीख: ०३.०४.२०२४	(रुपये दहा लाख वीस हजार मात्र)
	एलएनसीजीएचपीयुएनएचएल०००००१५६५	पुणे, महाराष्ट्र-४११०३६ चे सर्व ते भाग आणि	(दु. ३.०० ते सांय.४.०० दरम्यान).	इसारा अनामत रक्कम:
	रुपये २८,०१,२८६/- (रुपये अट्टावीस लाख	विभाग.	२. केवायसीसह इ.अ.र. सादरीकरणाची	रु. १,०२,०००/- (रुपये एक
	एक हजार दोनशे शह्यांशी मात्र) २६.०२.२०२४		अंतिम तारीख: ०२.०४.२०२४	लाख दोन हजार मात्र)
	रोजीस त्यासह प्रयोज्य पुढील व्याज		३. निरीक्षणाची तारीख: ०१.०४.२०२४	वाढीची रक्कम: रु. ५,०००/-
	·		रोजीस स.११.०० ते दु. २.०० वा.	(रुपये पाच हजार मात्र)
			दरम्यान.	
۶.	१. श्री. बाप्पासाहेब रमेश देशमुख (कर्जदार)	रो हाऊस क्र. ११, बिल्डिंग क्र. ए, मिळकत क्र.	१. ई-लिलावाची तारीख: ०३.०४.२०२४	राखीव किंमत: रु. ८,२०,०००/-
	२. सौ. छाया बाप्पासाहेब देशमुख (सह-	१३६३, १३९८ ते १४०३, गट क्र. ६४, मौजे	(दु. ३.०० ते सांय.४.०० दरम्यान).	(रुपये आठ लाख वीस हजार मात्र)
	कर्जदार)	जोगेश्वरी कमलापुर रोड, ता. गंगापुर, जिल्हा	२. केवायसीसह इ.अ.र. सादरीकरणाची	इसारा अनामत रक्कम:
	कर्ज खाते क्र.	औरंगाबाद, महाराष्ट्र-४३११३६ चे सर्व ते भाग	अंतिम तारीख: ०२.०४.२०२४	रु. ८२,०००/- (रुपये ब्याऐंशी
	एलएनएचएलएआरजी००००२४३१९	आणि विभाग.	३. निरीक्षणाची तारीख : ०१.०४.२०२४	हजार मात्र)
	रुपये ११,२५,६२३/- (रुपये अकरा लाख	खालील प्रमाणे सिमाबद्धः पूर्वः १५ फूट रोड,	रोजीस स.११.०० ते दु. २.०० वा.	वाढीची रक्कम: रु. ५,०००/-
	पंचवीस हजार सहाशे तेवीस मात्र) २६.०२.२०२४	पश्चिम: रो हाऊस क्र. २, उत्तर: रो हाऊस क्र.	दरम्यान.	(रुपये पाच हजार मात्र)
	रोजीस त्यासह प्रयोज्य पुढील व्याज	१२, दक्षिण: रो हाऊस क्र. १०.		
		I .	I.	1

विक्रीच्या सविस्तर अटी आणि शर्तीसाठी कृपया कॅप्री ग्लोबल हाऊसिंग फायनान्स लिमिटेड, तारणी धनकोंची वेबसाईट मध्ये दिलेली लिंक पहावी. ऑनलाईन ई-लिलाव विकीच्या अटी आणि शर्ती:-

मिळकतीची विक्री ''जे आहे जेथे आहे, जे काही आहे तेथे आहे आणि कोणाचीही मदत न घेता तत्त्वावर'' होईल. ही विक्री कोणत्याही प्रकारच्या हमी आणि क्षतिपूर्तीशिवाय होईल.

. मिळकती /मत्तांचे तपशील (म्हणजे ई-लिलाव विक्री सूचनेत विनिर्दिष्टीत व्यामी आणि मापे) ही तारणी धनकोंच्या सर्वोत्तम माहितीप्रमाणे दिलेले आहेत आणि कोणत्याही उणिवा, गैरविधाने किंवा तुर्टीसाठी तारणी धनको उत्तरदायी नसतील. प्रत्यक्ष व्याप्ती आणि मिती वेगळू असू शकते.

१. तारणी धनकोंनी जारी केलेली ई–लिलाव विक्री सूचना है बोली सादर करण्याकरिता सर्वसामान्य जनतेला दिलेले निमंत्रण आहे आणि ते तारणी धनकोंच्यावतीने दिलेले कोणतेही अभिवचन किंवा अभिवेदन नाही किंवा तसा अर्थ काढ़ नये. इच्छक बोलीटारांना बोली साटर करण्यापवीं तारणी धनकोंकडील हक्क विलेख प्रती काळजीपर्वक पाहण्याचा आणि मिळकत/मत्तांचे हक्क व सध्याची स्थिती आणि मिळकतीला बाधा आणणाऱ्या टावे /थकबाकीबाबत स्वतः स्वतंत्र चौकशी /कसन तपास करण्याचा सला देण्यात येतो.

. लिलाव/बोली केवळ ''ऑनलाईन इलेक्ट्रॉनिक माध्यमातून'' वेबसाईट https://sarfaesi.auctiontiger.net वरून किंवा सेवा पुरवठादार मे. ई प्रोक्युरमेंट टेक्नॉलॉजीज लिमिटेड, अहमदाबाद यांनी पुरविलेल्या ऑक्शन टायगर मोबाईल ॲपमार्फत होईल जे ई-लिलाव प्लॅटेफॉर्ममार्फत संपूर्ण लिलाव प्रक्रियेची व्यवस्था करून समन्वय राखतील

. बोलीदार त्यांच्या पसंतीच्या ठिकाणातून बोली लावण्याकारता ई–लिलावात सहभागी होऊ शकतात. इंटरनेट कनेक्टिव्हिटीची सुनिश्चिती स्वतः बोलीदारांनी करून घ्यावी. इंटरनेट कनेक्टिव्हिटी, नेटवर्क समस्या सिस्टीम क्रॅश डाऊन वीज खंडीत होणे इ.साठी तारणी धनको/सेवा पुरवठादार यांना जबाबदार धरता येणार नाही. ६. ई-लिलावावरील तपशील, मदत, प्रक्रिया आणि ऑनलाईन बोलीसाठी संभाव्य बोलीदार सेवा पुरवठादार **मे. ई-प्रोक्यअरमेंट टेक्नॉलॉजिज लि., ऑक्शन टायगर, अहमदाबाद, (संपर्क क्र**

०७९- ६८१३६८८०/६८१३६८३७) किंवा श्री. रामप्रसाद शर्मा, मोबा. ८०० ००२ ३२९७/९७ ६१२० ०५५९, ईमेल : ramprasad@auctiontiger.net, येथे संपर्क साध् शकतात ७. ई-लिलाव विक्रीत सहभागी होण्यासाठी इच्छुक बोलीदारांनी त्यांचे नाव पुरेशा आधी https://sarfaesi.auctiontiger.net वर नोंदवावे आणि युजर आयडी व पासवर्ड मिळवावा. सेवा पुरवठादारांकडून मिळाल्यावर ताबडतोब केवळ पासवर्ड बदलण्याचा सल्ला इच्छुक बोलीदारांना देण्यात येतो.

८. ई-लिलावात सहभागासाठी इच्छुक बोलीदारांना राखीव किंमतीच्या १०% (वरील प्रमाणे) इतकी परतावायोग्य इअर जमा करावी लागेल जी इच्छुक बोलीदारांना ०२**-एप्रिल-२०२४** रोजी किंवा त्यापूर्वी **''कॅप्री** ९. इच्छुक बोलीदारांनी ०२-**एप्रिल-२०२४ रोजी द.०३.०० वा. पर्यंत** प्राधिकृत अधिकारी कॅप्री ग्लोबल हाऊसिंग फायनान्स लिमिटेड, **रिजनल ऑफिस क्र. ७वा मजला, नवीन पासपोर्ट ऑफिसच्या वर,**

दोस्ती पिनॅकल, वागळे इस्टेट, रोड क्र. २२, ठाणेँ – ४००६०४ किंवा क्र. ०३१–३०२, तिसरा मजला, ९२७, सनस मेमरीज, एफ.सी. रोड, शिवाजी नगर, पुणे, महाराष्ट्र – ४११००४ येथे मोहोरबंद पाकिटातून इ.अ.र. प्रती भरावयाच्या डमांड ड्रॉफ्टसह रितसर भरलेले बोली प्रपत्र ('ज्याचा नमुना https://sarfaesi.auctiontiger.net येथे उपलब्ध आहे') सादर केले पाहिजे. मोहोरबंद पाकिटातून ''कर्जदाराचे नाव'' मिळकतीसाठी कर्ज खाते क्र. ____ (वरील नमूद) ई-लिलाव विक्रीमध्ये सहभागी होण्यासाठी बोली '' असे ठळकपणे लिहावे. १०. इ.अ.र.सह बोली सादर करण्याच्या अंतिम तारखेच्या समामीनंतर प्राधिकृत अधिकारी त्यांना प्राप्त झालेल्या बोली तपासतील आणि अर्हतापूर्ण बोलीदारांचे तपशील (ज्यांनी राखीव किंमतीपेक्षा जास्तीची त्यांची

बोली दिली आहे व तारणी धनकोंकडे विनिर्दिष्ट इ.अ.र. प्रदान केली आहे) सेवा पुरवठादार मे. ई. प्रोक्युरमेंट टेक्नॉलॉजीज लिमिटेड यांना देतील जेणेकरून त्यांना फक्त त्यांच बोलीदारांना ई-लिलाव विक्री सूचनेत नमूद केलेल्या तारीख आणि वेळेस ऑनलाईन आपापसातील बोली/लिलाव प्रक्रियेत सहभाग घेण्यास मान्यता देणे शक्य होईल.

१९. अर्हतापूर्ण बोलीदारांमध्ये आपापसातील बोली अर्हतापूर्ण बोलीदारांकडून उद्धृत केलेल्या सर्वोच्च बोलीपासून सुरू होईल. आपापसातील बोली प्रक्रियेत प्रत्येकी ''१०'' मिनिटांची अमर्याद एक्स्टेन्शन असतील म्हणजेच मागील एक्स्टेन्शन पासून १० मिनिटात बोली लावल्यास प्रत्येक वेळी ई–लिलाव संपण्याची वेळ आपोआप १० मिनिटांनी वाढेल.

१२. एकदा का बोली लावली की ती रद्द करता किंवा मागे घेता येणार नाही. बोलीदारांना दिलेल्या युजर आयडीवरून लावलेल्या सर्व बोली त्यांनी स्वत: लावल्याचे गृहित धरले जाईल

१३. ई-लिलाव प्रक्रिया संपल्यावर ताबडतोब सर्वोच्च बोलीदारांनी ई-लिलाव विक्री प्रक्रियेतील यशस्वी बोलीदार म्हणून घोषित केले जाण्याकरिता प्राधिकृत अधिकारी, कॅग्री ग्लोबल हाऊसिंग फायनान्स लिमिटेड, रिजनल ऑफिस क्र. ७वा मजला, नवीन पासपोर्ट ऑफिसच्या वर, दोस्ती पिनॅकल, वागळे इस्टेट, रोड क्र. े२२, ठाणे – ४००६०४ किंवा क्र. ०३१–३०२, तिसरा मजला, ९२७, सनस मेमरीज, एफ.सी. रोड, शिवाजी नगर, पुणे, महाराष्ट्र – ४११००४ येथे आणि सेवा पुरवठादार या दोघांना ई– मेलद्वारे त्यांच्या अंतिम बोलीची पुष्टी करावी. १४. यशस्वी बोलीदारांना २५% बोली रक्कम (इअर धरून) त्यांच्या नावे विक्री निश्चित होण्याच्या त्याच दिवशी किंवा जास्तीत जास्त विक्रीच्या पुढील कामाच्या दिवसापर्यंत आणि उर्वरित ७५% बोली रक्कम

विक्रीच्या तारखेपासून १५ दिवसात मुंबई येथे देय **कॅप्री ग्लोबल हाऊसिंग फायनान्स लिमिटेड**च्या नावातील डीडी/पे ऑर्डर/एनईएफटी/आरटीजीसी/चेक द्वारे प्रदान करावी लागेल १५. निर्धारित मुदतीत यशस्वी बोलीदार/लिलाव खरेदीदारांनी उपरोक्त रकमांचे प्रदान करण्यात कसूर केल्यास विक्री रह होईल आणि अगोदर जमा केलेली रक्कम (इ.अ.र. सह) जप्त होईल व मिळकत पुन्हा विकायला

१६. यशस्वी बोलीदारांनी विनंती केल्यावर, प्राधिकृत अधिकारी सर्वस्वी त्यांच्या मर्जीने उर्वरित बोली रक्कम जमा करण्याकरिता लेखी वाढीव मुदत मंजूर करू शकतात. १७. यशस्वी बोलीदारांना टीडीएस प्रती विक्री किंमतीची १% रक्कम (विक्री रकमेपैकी)(लागू असल्यास) प्रदान करून प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे टीडीएस प्रमाणपत्र सादर करावे लागेल आणि प्राधिकृत अधिकाऱ्यांनी

प्रस्ताव स्विकारल्याच्या १५ कामाच्या दिवसांत किंवा प्राधिकृत अधिकाऱ्यांना योग्य वाटेल अशा अन्य वाढीव मुदतीत इ.अ.र. समायोजित करून विक्री किमतीची संपूर्ण रक्कम (टीडीएस प्रती १% कापल्यावर) जमा करावी लागेल. कसूर केल्यास, इसरा अनामत रक्कम रद्द केली जाईल. १८. विक्री प्रमाणपत्र जारी होण्यापूर्वी यशस्वी बोलीदारांना पालिका/पंचायत कर, वीज थकबाकी (असल्यास) भरावे लागेल. मिळकती संबंधातील सर्व वैधानिक थकबाकी विचारात घेऊन बोली लावावी.

१९. संपूर्ण खरेदी किंमत/बोली रक्कम जमा केल्यावर आणि सर्व कर/आकारांचे प्रदान केल्याच्या संबंधातील आवश्यक पुरावे सादर केल्यावरच यशस्वी बोलीदारांच्या नावात प्राधिकृत अधिकारी विक्री प्रमाणपत्र जारी करतील

२०. अभिहस्तांतरणासाठी लागू असलेले कायदेशीर आकार, मुद्रांक शुल्क, नोंदणी आकार व अन्य अनुषंगिक आकार लिलाव खरेदीदारांना भरावे लागतील. २१. कोणतेही कारण न देता प्राधिकृत अधिकारी ई-लिलाव विक्री कार्यवाही पुढे ढकल्/रह करू शकतात. जर विक्रीच्या निर्धारित तारखेपासून १५ दिवसांमध्ये असलेल्या नंतरच्या तारखेपर्यंत ई-लिलाव विक्री गुढे

ढकलली असेल तर तसे सेवा पुरवठादारांच्या वेबसाईटवर प्रदर्शित केले जाईल २२. प्राधिकृत अधिकाऱ्यांचा निर्णय अंतिम, बंधनकारक असेल व त्यावर प्रश्न करता येणार नाहीत.

२३. ज्यांनी बोल्या सादर केल्या आहेत त्या सर्व बोलीदारांनी ई-लिलाव विक्रीच्या अटी व शर्ती वाचल्याचे व त्या समजल्याचे गहित धरले जाईल आणि त्यांना त्या बंधनकारक असतील २४. पुढील तपशील आणि चौकशीसाठी प्राधिकृत अधिकारी, कॅप्री ग्लोबल हाऊसिंग फायनान्स लिमिटेड किंवा श्री. सुमेध साहेबराव मोबाईल क्र. ९६८९४७४९२७ आणि कु. कल्पना चेतनवाला-

७७३८०३९३४६ येथे संपर्क साधावा. २५. हे प्रकाशन म्हणजे उपरोह्नेखित तारखेस/ठिकाणी लिलाव विक्री करण्याबाबत सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८(६) आणि ९(१) नुसार उपरोक्त कर्ज खात्याच्या कर्जदार/गहाणकार/जामीनदारांना ३० (तीस) दिवसांची सूचना देखील आहे.

विशेष सचना /इशारा: बोलीदारांनी त्यांच्या स्वत:च्या हितासाठी शेवटच्या मिनिटे /सेकंदांना बोली लावणे टाळावे. अशा बाबतीत बोलीदारांकडन होणाऱ्या कोणत्याही त्रटी /चकांसाठी (इंटरनेट बंद पडणे. बीज जाणे र) कॅपी ग्लोबल हाऊसिंग फायनान्स लिमिटेड किंवा सेवा परवतातार जवाबतार नसतील. अशा आकस्मिक परिस्थितीशी सामना करण्याकरिता बोलीतारांनी कपया आवश्यक अशा सर्व व्यवस्था/बॅक–अप वीज पुरवठ्यासारखे पर्याय आणि जे काही गरजेचे आहे त्या अन्य गोष्टींची तजवीज करून ठेवावी जेणेकरून त्यांना अशा परिस्थितीवर मात करून यशस्वीपणे लिलावात सहभागी होणे शक्य होईल.

ठिकाण : महाराष्ट्र दिनांक : २९-फेब्रु.-२०२४

सही / - (प्राधिकृत अधिकारी) कॅप्री ग्लोबल हाऊसिंग फायनान्स लिमिटेड



दिनांक: फेब्रुवारी २७, २०२४

नोंदणीकृत आणि कॉर्पोरेट कार्यालय:

येस बँक लिमिटेड : येस बँक हाऊस, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे लगत, सांताक्रूझ (पूर्व), मुंबई - ४०००५५, भारत. फोन: +91 (22) 5091 9800 / +91 (22) 6507 9800 | फॅक्स: +91 (22) 2619 2866 | वेबसाइट: www.yesbank.in र्डमेल: bondholders@yesbank.in | सीआयएन: L65190MH2003PLC143249

बॉण्डधारकांना टपाली/ई-मतदानाची सूचना

कंपनी कायदा २०१३ ("कायदा") चे कलम ११० हे कलम १०८ आणि इतर लागू तरतुदी, जर असतील तर, त्या कंपनीज (मॅनेजमेंट आणि ॲडमिनिस्ट्रेशन) नियम २०१४ चे नियम २२ आणि नियम २० सोबत वाचले असता आणि सामान्य परिपत्रक क्रमांक १४/२०२० दिनांक एप्रिल ८, २०२०, सामान्य परिपत्रक क्रमांक १७ / २०२० दिनांक एप्रिल 13. 2020. सामान्य परिपत्रक क्रमांक २०/२०२० दिनांक मे ५. २०२०. सामान्य परिपत्रक क्रमांक २२/२०२० दिनांक जन १५. २०२०. सामान्य परिपत्रक क्रमांक ३३/२०२० दिनांक सप्टेंबर २८, २०२०, सामान्य परिपत्रक क्रमांक ३९/२०२० दिनांक डिसेंबर ३१, २०२०, सामान्य परिपत्रक क्रमांक ०२/२१ दिनांक जानेवारी १३, २०२१, सामान्य परिपत्रक क्रमांक १०/२०२१ दिनांक जुन २३, २०२१, सामान्य परिपत्रक क्रमांक १९/२०२१ आणि २०/२०२१ दोन्ही दिनांक डिसेंबर ०८, २०२१, सामान्य परिपत्रक क्रमांक १०/२०२२ दिनांक डिसेंबर २८/२०२२ आणि सामान्य परिपत्रक क्रमांक ०९/२०२३ दिनांक सप्टेंबर २५/२०२३ हे पुरवलेल्या चौकटीच्या विस्तारापर्यंत संबंधात वर उल्लेख केलेल्या परिपत्रकात सप्टेंबर ३०, २०२४, जे कॉर्पोरेट अफेयर्स मंत्रालयाने ("एमसीए परिपत्रक") जारी केले आहेत, हे सगळे एकत्र वाचले असता टपाली मतदानाची सूचना, इलेक्ट्रॉनिक पद्धतीने (**"दुरस्थ ई -मतदान"**) सर्व सदस्यांची संमती घेण्यासाठी दिनांक **फेब्रुवारी २७, २०२४** रोजी टपाली मतदान सूचनेत दिलेल्या गोष्टींसाठी मंगळवार, फेब्रुवारी २७, २०२४ ई-मेलद्वारे अशा बॉण्डधारकांना पाठवली आहे की ज्यांनी डिपॉझिटरी सहभागी (डीपी) (अभौतिक स्वरूपात बॉण्डधारणा केली आहे) यांच्याकडे आपले ई-मेल पत्ते नोंदवले आहेत (अभौतिक स्वरूपात बॉण्ड धारण केले आहेत) आणि समाप्ती दिनांकाला म्हणजे शुक्रवार, **फेबुवारी 16, 2024** रोजी सुचना पाठवली आहे. टपाली मतदानाची सुचना आणि टपाली मतदानाच्या फॉर्मची भौतिक प्रत पाठवण्याची आवश्यकता वरील संदर्भित एमसीए परिपत्रकांनुसार वितरीत केली गेली आहे. बाँडधारकांच्या संमती किंवा असहमतीचा संवाद केवळ रिमोट ई-व्होटिंग यंत्रणेतून होईल.

नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड ("NSDL") द्वारे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करता यावे यासाठी सर्व बाँडधारकांना रिमोट ई-व्होटिंग सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल बँकेला आनंद होत आहे. दुरस्थ ई-मतदान कालावधी **बुधवार, २८ फेब्रुवारी, २०२४ रोजी सकाळी १०:०० वाजता सुरू होईल आणि गुरुवार, २८ मार्च २०२४ रोजी संध्याकाळी ०५:०० वाजता (भारतीय प्रमाणवेळ) संपेल.** त्यानंतर मतदानासाठी ई-व्होटिंग मॉड्यल अक्षम केले जाईल आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदान करण्याची परवानगी दिली जाणार नाही. एकदा का बॉण्डधारकांनी ठरावावर मत दिल्यानंतर, बॉण्डधारकांना नंतर त्यात बदल करण्याची परवानगी दिली जाणार नाही.

ज्या बाँडधारकांना टपाली मतदान सूचनेचा ईमेल प्राप्त झाला नाही त्यांनी Bondholders@yesbank.in वर "टपाली मतदान सूचना" या विषयासह ईमेल लिहून सूचना

रिमोट ई-व्होटिंगच्या सूचनांसह पोस्टल बॅलेटची सूचना बँकेच्या www.yesbank.in या वेबसाइटवर उपलब्ध आहे; स्टॉक एक्स्चेंजची वेबसाइट जिथे बँकेचे बाँड सूचीबद्ध आहेत अर्थात BSE लिमिटेड www.bseindia.com वर आणि NSDL च्या वेबसाइटवर https://evoting.nsdl.com उपलब्ध आहे, जर काही शंका असल्यास बॉण्डधारक बॉण्डधारकांसाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ) आणि बॉन्डधारकांसाठी ई-व्होटिंग वापरकर्ता मॅन्युअल पाहू शकतात https://www.evoting.nsdl. com च्या डाउनलोड विभागात उपलब्ध आहेत किंवा टोल फ्री वर कॉल करू शकतात: 022-48867000 किंवा श्री. अनुभव सक्सेना (उपव्यवस्थापक)/कु. पल्लवी म्हात्रे (वरिष्ठ व्यवस्थापक) यांना evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवा जे रिमोट ई-व्होटिंगशी संबंधित तक्रारींचे निराकरण करतील. बॉन्डधारक कंपनी सचिवांना Bondholders@yesbank.in या ईमेल आयडीवर "पोस्टल बॅलेट नोटीस" या विषयासह लिहू शकतात.

संचालक मंडळाने श्रीमती मनीषा माहेश्वरी, भंडारी अँड असोसिएट, कंपनी सचिव, यांची नियुक्ती केली आहे आणि त्या नसतील तर श्री. एस. एन. भंडारी, भंडारी अँड असोसिएटचे पार्टनर, कंपनी सचिव यांची परिनिरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे, जेणेकरून टपाली मतदानाची प्रक्रिया योग्य आणि पारदर्शक पद्धतीने पार पडत असल्याची खात्री होईल.

टपाली मतदानाचा निकाल सोमवार, एप्रिल ०१, २०२४ रोजी किंवा त्याआधी सायंकाळी ०५:०० वाजता (भारतीय प्रमाणवेळ) किंवा त्याआधी जाहीर केला जाईल आणि बँकेच्या (www.vesbank.in) वेबसाईटवर निकाल आणि परिनिरिक्षकांचा अहवाल आणि वर उल्लेख केल्यानुसार एनएसडीएल (https://evoting.nsdl.com) वर प्रदर्शित केला जाईल, तसेच तो बीएसई लिमिटेडला त्यांच्या www.bseindia.com वेबसाईटवर प्रदर्शित करण्यासाठी दिला जाईल.

> स्वाक्षरी/-प्रशांत कुमार व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ

संचालक मंडळाच्या आदेशानुसार

येस बँक लिमिटेडसाठी

कामना तिवारी कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी